

Dayanand Education Society's

**Dayanand Science College, Latur,
Maharashtra India**



Academic Report

September 2018 to February 2019

Submitted To

**College Development Committee &
IQAC Meeting
08th March, 2019**

By

**Principal
Dayanand Science College, Latur,
Maharashtra, India.**

Web: www.dsclatur.org

Phone no: 02382 222929, 09403970550

Fax No.02382 221149 Pin: 413512

Institution Track Id: MHCOGN10815

IQAC Meeting

Place:- Principal's meeting hall.

Date:- 08th March.,2019

Time:- 05.00 pm


Meeting:

The IQAC meeting is conducted under the chairmanship of Principal Dr. J.S. Dargad. The meeting started by welcoming all the members of IQAC by the Coordinator Dr. S.S. Bellale.

The following members were present fulfilling the 2/3 all quorum of meeting.

IQAC Committee

Sr. No.	IQAC Committee
1	Dr. J. S. Dargad (Chairman)
2	Shri. Laxmiraman Lahoti (Member from the Management)
3	Shri. Arvindrao Sonwane (Member from the Management)
4	Shri. Ramesh Biyani (Member from the Management)
5	Shri. Suresh Jain (Member from the Management)
6	Dr. S. S. Bellale (Coordinator)
7	Dr. L.V. Thakre (Add. Coordinator)
8	Dr. C. S. Swami (Member from the Teachers)
9	Dr. R. V. Solunke (Member from the Teachers)
10	Prof. M. M. Pandit (Member from the Teachers)
11	Dr. R.A. More (Member from the Teachers)
12	Dr. N. S. Korde (Member from the Teachers)
13	Prof. Y. P. Sarnikar (Members from the Alumni)
14	Prof. R.H. Ladda (Nominee from Local Society)
15	Prof. M. R. Patil (Nominee from local society)
16	Shri. Sudhir Tiwari (Administrative Officer)
17	General Secretary (Student Nominee - GS)


IQAC - Coordinator
Dayanand Science College,
Latur, M.S. (INDIA)




Principal
Dayanand Science College
LATUR 413512




DAYANAND SCIENCE COLLEGE, LATUR

ACADEMIC REPORT

SEPTEMBER 2018 TO FEBRUARY 2019

1. RUSA :

Dayanand science college proposal o infrastructure grant under component – 9 for RUSA has been approved for **Rs. 2Cr.**



Head wise budget allocation :

- i) Boys Hostel - 50.00 Lacs - 99.71 Lacs Management share
- ii) Renovation and up gradation of Class room, Laboratories - 90.00 Lacs
- iii) Equipment - 60.00 Lacs

2. NAAC Peer-team Member :

NAAC office Bangalore selected the name of Principal **Dr. J. S. Dargad** for NAAC Peer-team Member for Accreditation of college out of Maharashtra.

3. UGC-CPE Advisory Meeting :

UGC-CPE Advisory committee meeting was organized on 30th Nov.,2018. In this meeting the utilization of grants from CPE Scheme and Academic Report are finalized. The restructuring of allocation of head wise grants also been finalized as per college requirements. The Chairman of the Committee Dr. Reddy (Ex. Vice-Chancellor Venkateswara University Fully satisfied with the Academic Report.)





4. Indian Academy's of Science 3 Days Workshop :

College organized 2 Lecture Workshop for M.Sc. students Viz. in the subjects of Mathematics and Chemistry during 5 - 7 Jan. and 11-13 Jan., 2019. The total fund received of the organization is **Rs.13,42,000/-**.

Photo Mathematics Workshop



Photos of Chemistry Workshop



5. Inspire Science Camp :

- i) College organized 16th Inspire Science Camp for 200 11th Scholar students during 22 – 26 Dec., 2019.





ii) Submitted a proposal to organize Inspire Science Camp for 200 students during 1st June to 5th June 2019.

6. IPR National Seminar for Teachers :

1. College organized a National Conference on “Intellectual Property Rights” for teachers, students during 22 – 23 September, 2019. 150 participants participated the Seminar.



7. National Refresher Course :

A Proposal to organize 15 days national Refresher Course in Botany for Senior college teachers has been sanctioned by Indian Academy of Sciences, Bangalore with a funding of **Rs. 912000/-**. The Academies Refresher Course will be organized during 10 – 24 June, 2019.

8. Skill Development Workshop for students :

1) Department of Botany

1) UGC-CPE Sponsored One Day Workshop on 'Energy Management' for Students of College (7-9-2018).

(Sponsored by Petroleum Conservation Research Association, Ministry of Petroleum and Natural Gas, Government of India).



2) UGC-CPE Sponsored One Day Workshop on 'Skill Enhancement Course – Floriculture' (18-9-2018) for botany students



2) Department of Zoology

Dept. of Zoology & Fishery Science, Dayanand science college, Latur Organized one day UGC-CPE Sponsored skill development workshop on Biodiversity In Marathwada And Its Conservation On 16/02/2019



3) Department of Sport

The Department of Sport and Yuwti Kalyan Mandal in Collaboration with ABVP organized on day training camp on Karate Judo for self defense for senior college girls student under skill development .



4) Department of Chemistry

Organization workshop :

Department of Chemistry organized a three days workshop on “Theretical Chemistry” on 5th to 7th Jan 2019 sponsored by IISc .Bangluru. under yhe coordinator Dr.N.S.Korde



5) Department of Languages : Department of Languages organized One Day Workshop on ' Customer Awareness and Financial Literacy' is collaboration with National Stock Exchange under UGC-CPE programme on 18 January 2019. The Chief Guests Dr. Brijmohan Dayama (NSE Trainer and IQAC Coordinator, Dayanand College of Commerce, Latur) and Mr. Shrikant Pandya (NSE Trainer and Assistant Professor, Dayanand College of Commerce, Latur) conducted the training sessions. They informed the students about the basic concepts of the Equity Market and mutual funds. Miss. Pandit M. M., Convener of the Workshop, introduced the Chief Guests and gave introductory remarks. Principal Dr. J. S. Dargad had given a welcome speech. Dr. A. M. Chougule proposed vote of thanks.



9. New Sanctioned Courses Under : (UGC – B.Voc) :

College Submitted proposals to UGC under skill development program for Bachelor in Vocational Courses.



- i) Animation of Multimedia
- ii) Mobile communication technology. Both the courses are sanctioned by UGC. As the approved letter received on July 30, 2018 College has taken immediate steps to start these courses, but due to the poor response of students and not getting affiliation from the parent university it has been decided to start those courses from the next academy year. The necessary correspondence has been done to UGC New Delhi.

10. Research Centre in Chemistry to S.R.T.M.U.Nanded.: College has submitted a proposal to S.R.T.M.U. Nanded for getting recognition of research centre in the department of Chemistry.

11. In the Academic Year 2017-18 a record break result in the University Merit List of college is achieved. The total 10 students stood in the University Merit List as follows : University Toppers

Sr. No.	Student Name	Class	Mark	University Rank No.
U.G. Level				
1	Ghughe Usha Balaji	B.Sc. III year	92.56	Second
Awarded by Dr. Bhimrao Pingale Award Cash Prize				
2	Palsapure Vidhi Subhash	B.Sc. III year	91.44	Third
Awarded by Gold Medal in the subject Botany and Also Secured Rank First in the subject Microbiology in the University Merit				
3	Agrawal Sakshi Manoj	B.Sc. III year	88.63	-
University Gold Medal In the Subject of Electronics and B.Sc.				
P. G. Level				
M.Sc. Chemistry				
1	Ms. Birajdar (Tamboli) Asma Turab	M.Sc. II year Chemistry	91.84	First
Awarded by Gold Medal in the subject Organic Chemistry and also she secured Rank I amongst all the girl student				
2	Patil Kiran Dayanand	M.Sc. II year Chemistry	84.92	Second
3	Shaikh Mashrat Begam Barkatali	M.Sc. II year Chemistry	84.02	Third
M.Sc. Physics				
1	Pawar Mahesh Vittal	M.Sc. II year Physics	82.60	First
2	Shivpuje Annasaheb Balasaheb	M.Sc. II year Physics	80.76	Second
M.Sc. Biotechnology				
1	Karpude Fatima Battul Jabbar	M.Sc. II year Biotechnology	83.28	Second
M.Sc. Microbiology				
1	Soni Shradha Dilipkumar	M.Sc. II Microbiology	77.36	Second

12. Achievement of Prominent Students (2018-19) :

Sr. No.	Name of the Students	Class	
1.	Miss. Aishwarya Andhare	B. Sc. II	<p>Scientific Achievements:</p> <p>➤ Paper Publications:</p> <ol style="list-style-type: none"> 1. Isolation, Identification and Characterization of Trichoderma Spp. As a Biocontrol agent against Onion Black Rot. *Aishwarya A. Andhare, R.S. Shinde, A.J. Deshmukh- Journal of Emerging Technologies and Innovative Research, ISSN: 2349-5162, January 2019, Issue 1. 2. Banana Peel, Duckweed and Egg Shell: Cheap Source of Organic Fertilizer. *Aishwarya A. Andhare, R.S. Shinde, A.J. Deshmukh, International Journal of Green and Herbal Chemistry, ISSN: 2278-3229, February 2019, A(8), 055-060. 3. Effect Of Liquid Formulation of Azotobacter vinelandii on Inoculation on Growth and Yield of Vigna radiate (Mung Bean). *A.A. Andhare, International Journal of Scientific and Engineering Research, ISSN: 2229-5518, January 2019. <p>➤ Selection for Science Academy's summer school camp</p> <p>Her name is selected for Jr. Research Fellowship for summer camp 2018-19 at Indian Academy of Sciences, Bangalore. This camp is for 3 month duration and she will get Rs 10000/month as a research fellowship.</p> <p>➤ Paper (Oral & Poster) Presentations</p> <ol style="list-style-type: none"> 1. Won First Prize in Poster Presentation in International Conference On Applied Science (ICAS-17); Organized by Shri. Kumarswami Mahavidhyalaya, Ausa, Latur-413512, MH, India, on 26th-27th Dec. 2017. 2. Presented Research Paper in International Conference On Applied Science (ICAS-17); Organized by Shri. Kumarswami Mahavidhyalaya, Ausa, Dist.Latur-413512, MH, India, on 26th-27th Dec. 2017. <div data-bbox="712 1306 1179 1881" data-label="Image">  </div> <ol style="list-style-type: none"> 3. Presented Research Paper in Third International Workshop of IOBC Global Working Group on Biological Control and Management of Parthenium weed, held alongside

the First **International Conference on Biological Control: Approaches (ICBC-2018)** and Application Organized by, Indian Center of Agriculture Research, Bangalore, India, on 27th-29th Sept 2018.



4. Presented Poster in **International Biodiversity Congress (IBC-2018)**; Organized by Forest Research Institute (FRI), Deheradun, India, on 4th-6th Oct. 2018.
5. Presented Poster in **International Conference on Advances in Biosciences and Biotechnology (ICABB-2019)**; Organized by Jaypee Institute of Information Technology, Noida, India, on 31th Jan-2nd Feb 2019.
6. Presented Poster in **International Conference on New Frontiers in Environmental and Allied Sciences (ICNFEAS-2019)**; Organized by Pune Distric Education Association's Prof. Ramkrishna More Arts, Commerce and Science College, Akurdi, Pune; Sponsored by Research Cell, Savitribai Phule Pune University, Pune, MH, India, on 15th-16th Feb 2019.



7. Attended **National Seminar On Intellectual Property Rights (IPR)** , Organized by Dayanand Science College, Latur, MH, India and Sponsored by U.G.C. Under

➤ **Performance in Research Competitions**

1. Won **ANVENSHAN- University level Student Research Convention 2018-19 (Phase 1)** , organized by Swami Ramanand Tirth Marathwada University, Nanded and selected for west Zonal Level Student Research Convention (Phase 2).



2. Participated in **ANVENSHAN- Student Research Convention west zone 2018-19**, held at Pacific Academy of Higher Education and Research University, Udaipur, Rajasthan, India.



3. Participated in **Latur District Level AWISHKAR Research Festival-2018**.

Special Achievements

1. Dayanand Education Society has Sanctioned 50,000 Rs as Research Scholarship for B.Sc course Years.
2. **First** in **Inter-Collegiate Elocution Competition**; Organized by Public Health Department , Jilha Shailyachikitsa Karyalay, Latur on Occasion of Nationl Antitobacco day on 20th Feb 2019.
3. **First** in **Inter-Collegiate Poster Competition** Organized by Public Health Department

, Jilha Shailyachikitsa Karyalay, Latur on Occasion of National Antitobacco day on 20th Feb 2019.



4. “Best Volunteer of NSS” of Dayanand Science College, Latur, for year 2018-19.



5. Participated in Latur District Level AWISHKAR Research Festival-2018.


6. Best student of the year 2018-19 of Dayanand Science College, Latur

Sr. No.	Name of the Students	Class	
2.	Miss. Vidhi Palsapure	Microbiology M.Sc. I	
<p>➤ Secured Rank- III in B. Sc. Third Year Examination conducted by S.R.T.M. University, Nanded.</p>			


- Awarded by **Gold Medal** with Rank –I in the subject of Botany in B. Sc. Third Year examination conducted by SRTM University, Nanded.
- Awarded by **Gold Medal** with Rank –I in the subject of Microbiology in B. Sc. Third Year examination conducted by SRTM University, Nanded.
- Awarded by **Gold Medal** with Rank-I at Latur District Level in the examination of Gandhi Vichar Sanskar conducted by Gandhi Research Foundation Jalgaon from **last three years**.
- Secured III prize in the folk dance competition at “Sahyog-2018” Inter colleges Youth Festival, Nanded.
- Secured third place in Folk/ Tribal dance and Folk Orchestra competition in the Indradhanushya-2018 16th Maharashtra Interuniversity Youth Festival at Yashwantrao Chouhan Maharashtra Open University, Nashik .
- Secured rank-II in essay writing competition on “Aapla Rashtradhawaj-Aapla Swabhiman” in Latur.
- Stood consolation I position in the primary level competition on “Applications of mathematics” jointly organized by Udaygiri Mahavidyalaya, Udgir and Mararhwada Mathematical Society, Aurangabad.
- Secured Rank-III in Chancellor P. C. Alexander Interuniversity Extempore Elocution (English competition organized by Mumbai University, Mumbai.
- Awarded by **Gold medal** in elocution competition at Sahyog-2018, intercolleges Youth Festival, Nanded.
- Stood III in 4th State Level Essay writing competition on Seerat-un-Nabi at Milliya Arts, Science and Management Science College, Beed.
- Secured I position in the competition of District Youth Parliament organized by Ministry of Youth Affairs and Sports, Government of India.
- Stood First at District Level in National Youth Parliament Festival-2019 organized by Ministry of Youth Affairs Ministry of Youth Affairs and Sports, Government of India.
- Participated in 17th Final seminar competition on “Mathematics and Applications” organized by Shrikrishna Mahavidyalaya, Gunjoti and sponsored by Mararhwada Mathematical Society, Aurangabad.



Sr. No.	Name of the Students	Class	
3.	Nishad Bhute	B.Sc.III	
<p>1) SUO Nishad Ramesh Bhute has selected for RDC -2019 at Delhi.</p> <p>2) SUO Nishad Ramesh Bhute has also Participated in PM Rally.</p> <p>3) SUO Nishad Ramesh Bhute has got 3rd Prize in Singing Competition at RDC Delhi.</p> <div style="display: flex; flex-wrap: wrap;">     </div>			

Sr. No.	Name of the Students	Class	
4.	Sumit Hasale	M.Sc.II (Chemistry)	

Ku. Sumit Hasale has selected in State Level 16th Indradhanushya Inter University Computation 2018 at Nashik and got Bronze Medal. After that He was selected in Association of Indian University West Zone Inter University youth festival at Pune and received Silver Medal. Finally, he was selected in All India Inter University youth festival at Chandigarh, Punjab and got Bronze Medal in Mimicry event.



Ku. Sumit Hasale Awarded for Mimicry at West Zone Youth Festival -2018-19

Students achievement in conference:

Our M.Sc. Physics students got 1st and 3rd Prizes in poster presentation. 1st prize winner-

- 1) Ghute Rupali and Supriya Kanwate (M.Sc 2nd yr)
3rd prize winner-
- 1) Nitin Gurude & Dipak Kadam.(M.Sc 1st yr)
In National conference on 'Advances in Condensed Matter Physics' at D. B. F. Dayanand college of arts and Science, Solapur.



Department of Microbiology :

Student Special Achievement :

1. Miss Vidhi Pulsapure secure highest rank in the subject of Microbiology in all semesters of B.Sc. and hence Miss. Vidhi Pulsapure Own Gold Medal in Microbiology

Teachers Publications :

1. Mahesh V Dadpe, Snehal V Dhore, Prasanna T Dahake, Yogesh J Kale, Shrikant B Kendre, **Ayesha G Siddiqui¹(2018)**, 'Evaluation of antimicrobial efficacy of *Trachyspermum ammi* (Ajwain) oil and chlorhexidine against oral bacteria: An *in vitro* study'; Journal Of Indian Society Of Pedodontics and Preventiv Dentistry; October 16, 2018, IP: 157.33.178.3, Wolter ,Kluver – Medknow: 357-363.
2. Nikita P. Panpaliya , Prasanna T. Dahake , Yogesh J. Kale , Mahesh V. Dadpe, Shrikant B. Kendre, **Ayesha G. Siddiqui** , Ulka R. Maggavi(2019), 'In vitro evaluation of antimicrobial property of silver nanoparticles and chlorhexidine against five different oral pathogenic bacteria' Saudi Dental Journal (2019) 31 :76–83.

Students Research Achivements :

1. Miss. Kadkanje Kanchan Rajendra : Participated in Anvenshan 2018-19 Phase I held at SRTM university, Nanded on 7 Dec 2018. Qualifies for Phase II.
2. Miss. Kadkanje Kanchan Rajendra : Participated in Anvenshan 2018-19 PhaseII held at Pacific academy of higher education and Research University, Udaypur. On 10-11 Jan 2019.
3. Miss. Adam Sampada Maruti : Participated in Anvenshan 2018-19 Phase I held at SRTM university, Nanded on 7 Dec 2018. Qualifies for Phase II.
4. Miss. Adam Sampada Maruti : Participated in Anvenshan 2018-19 Phase II held at Pacific academy of higher education and Research University, Udaypur. On 10-11 Jan 2019.
5. Miss. Bankar Aboli Ranveer : Presented poster on "Electricity generation using municipal waste" in One day state level seminar on Recent trends in Genetics and Biotechnology held on 29 Jan 2019. Won: Second Prize

6. Miss. Karad Radhika : Presented poster on “Stem cell library” in One day state level seminar on Recent trends in Genetics and Biotechnology held on 29 Jan 2019. Won: Fourth Prize
7. Miss. Karad Radhika : Presented poster on “Stem cells” in One day state level seminar on “Recent trends in Biotechnology” held on 17 Jan 2019. Won: Fourth Prize
8. Miss. Bankar Aboli Ranveer : Presented poster on “Electricity generation using municipal waste” in One day state level seminar on Recent trends in Biotechnology held on 29 Jan 2019. Won: Fourth Prize.
9. Mr. Gajanan Mane : Presented poster on “Rarely infected human diseases” in One day State Level Seminar on Recent trends in Biotechnology held on 29 Jan 2019.

Dept. of Zoology & Fishery Science :
Departmental Activities :

Dr. R.V. Solunke :

1. Published one research paper in International journal : INTERNATIONAL RESEARCH FELLOWS ASSOCIATIONS RESEARCH JOURNEY UGC approved journal Multi disciplinary international E research journal Impact factor-6.261/ special issue 120/ feb 2019 ISSN 2348-7143.
2. Rediscription of a genus Raillietina (Fuhrman,1920) from francolinus pondicerianus at Latur district(MS) India.

Prof Acharya K V :

1. UGC-CPE & S.R.T.M.U. Nanded Sponsored **National conferences on Recent Trends and Advances in Freshwater Biodiversity Organized by-N.E.S.Science college Nanded (M.S.)** on 25 September 2018 Poster titled: Seasonal variation in polychaetes of intertidal mangrove area of Shirgaon, Ratnagiri, Maharashtra.
2. Attended One day seminar on **Changing Perspective Of Inland Fisheries** on 29 December 2018 Organized by Post graduate Department of Zoology, Yogeshwari Mahavidyalaya Ambajogai Dist- Beed.
3. Attended **One day National seminar on Advanced Technologies in Agriculture and Animal Husbandry (ATAAH 2019)** on 25 January 2019 Organized by Department of Zoology Baburao Patil College of Arts& Science, Angar. Tq. Mohol, Dist-Solapur.in association with Solapur University, Solapur, Maharashtra. Paper titled: Advance Technologies in Fisheries and Aquaculture.

PUBLICATIONS :

1. Riverine Fisheries Resources of India, Acharya K.V. 1*, Pethkar M. 2, Jadhav S.3, Journal of Emerging Technologies and Innovative Research (JETIR) www.jetir.org, 2019 JETIR 2019, Volume 6, Issue 1 www.jetir.org (ISSN-2349-5162) (UGC APPROVED), Impact factor-5.87
2. Estuarine Fisheries Resource of India, Acharya K.V.1*, Dadhaniya P.2, Shendage A.2, Badne A.2,Chavan A.2, International Journal of Sciences & Applied Research IJSAR, www.ijsar.in, January 2019 issue (VOL.6 ISSUE.1 YR.2019). Impact factor-4.129

3. Morphological characters and morphometric relationship of Gold fish, *Carassius auratus* (Linnaeus, 1758)" Acharya K.V. ^{1*}, Mulgir M., 2 Shillewar K., 3 Pethkar M. 4, 2019, Vol. 5 Issue 1, Part A, Impact factor-5.69
4. Advance Technologies in Fisheries and Aquaculture, Acharya K.V. ^{1*}, Dr. Korde S. ², PethkarM. ³, Kamble K. ⁴, Chavan P. ⁵, Ajanta Publication 2019, Issue-1, Volume 8 Jan-2019, Impact factor-5

Department of Botany :

Meritorius Student :

Miss. Vidhi Subhash Palsapure : Recipient of Gold Medal for scoring highest marks in Botany (SRTMUN Examination, Summer - 2018).

Activities organized :

- 1) 'Soil and Water Testing Programme' in N.S.S. Special Camp at Chikhurda. (30-1-2019).

Dr. C. S. Swami :

- 1) Attended One Day Workshop on 'Balanced Life' organized by Dayanand Education Society, Latur (2-10-2018).

Prof. S. K. Alane :

- 1) Attended One Day Workshop on 'Balanced Life' organized by Dayanand Education Society, Latur (2-10-2018).
- 2) Attended Short-Term Course on 'Research Methodology' at HRDC, University of Lucknow (19-25 Jan. 2019).

Research Publication :

- 1) S.K.Alane (2018). Efficacy of antagonistic organisms against *Curvularia lunata* causing leaf spot disease of sugarcane. Current Global Reviewer 2: 49-52. (Impact Factor: 2.143) (ISSN: 2319- 8648).
- 2) S.K.Alane (2018). Effect of bacterial isolates on seed germination and seedling development in some important crops. International Journal of Research in Social Sciences 8 (11): 389-394. (Impact Factor:7.081) (ISSN: 2249-2496).

Prof. A.S. Kamble :

- 1) Attended One Day Workshop on 'Balanced Life' organized by Dayanand Education Society, Latur (2-10-2018).

Prof. G. V. Gaikwad :

- 1) Attended One Day Workshop on 'Balanced Life' organized by Dayanand Education Society, Latur (2-10-2018).

Organization of one day University level workshop on "Curriculum Design"

Department of Botany organized one day workshop on curriculum design on 8 Aug, 2018.



Department Of Chemistry:

2) Award :

Dr. Y. P Sarnikar Awarded Ph.D. Degree by Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded in the subject of Chemistry.

3) Paper Published :

1. New horizons of mobile chemistry apps useful in teaching learning process. Ravindra S. Shinde*, *Journal of Emerging Technologies and Innovative Research*, ISSN: 2349-5162, 2018, 5(11), 618-624.
2. Synthesis of substituted aromatic sulfane using alumina supported zinc oxide catalyst. Ravindra S. Shinde*, *Research Journal of Chemistry and Environment*, e-ISSN: 2278-4527, 2019 (Accepted).
3. Cheminformatics tools useful for research scholar, research supervisor, research and developments. Ravindra S. Shinde* A. J. Deshmukh, Vanita A. Navale, *International Journal of research and analytical reviews*, e-ISSN: 2348-1269, 2018, 5(4), 153-156.
4. Review on synthesis and biological study of triazine derivatives, **Ravindra S. Shinde***- *United journal of chemistry*, e-ISSN: 2581-7760, 2018, 1(1), 92-100.
5. Banana peel, duckweed and egg shell: cheap source of organic fertilizer. A. A. Andhare, **Ravindra S. Shinde**, A.J. Deshmukh- *International Journal of green and herbal chemistry*, ISSN: 2278-3229, 2018, 8(1), 55-60.
6. Isolation, identification and characterization of Trichoderma spp. as a biocontrol agent against onion black rot. Andhare Aishwarya A., **Shinde Ravindra S**, Deshmukh Amol J. - *International Journal of Emerging Technologies and Innovative Research*, ISSN:2278-3229,2018, 8(1), 55-60.
7. An efficient and green synthesis of 2,3-dihydroquinazolin-4(1H)-one derivatives catalyzed by {[bmim] methanesulphonate} ionic liquid, **Shreyas S. Mahurkar**, Sangita S. Makone, *International Journal of Green and Herbal chemistry (IJGHC)*, **2018**, Sec. A vol. 7 No. 4, 779-787
8. Activated carbon supported ionic liquid as highly efficient and reusable catalyst for synthesis of 1,8- Dioxooctahydroxanthene derivatives, S.G.Patil, M.B. Swami, A.H. Jadhav, N.V. Ghule, **S.S. Mahurkar**, S. R. Mathapati, *International Journal of Green and Herbal Chemistry* 7 (4), 788-796

Paper (Oral & Poster) Presentations :

[A] International Conferences :

1. **Presented Poster/oral** on "Impact of mobile chemistry apps on Teaching, learning and research" **Ravindra S. Shinde**, in International Conference on exploring new horizons in chemical science-2019 held on 10-12, January, 2019 at Deogiri College, Aurangabad.
2. J.A.Angulwar attended and **presented poster in Indian Science Congress At Jalandhar (Punjab)**

[B] National Conferences :

1. **Presented oral** paper presentation in National conference on "Design, Synthesis of (4,6-dichloro-1,3,5-triazin-2-yl)thiazolidin-4-ones " **Ravindra S. Shinde, On Innovation and sustainable development made by chemistry in 21st century**" held on **07-08**, January, 2019 at Hutatma Rajguru Mahavidyalya, Tq. Khed, Dist-Pune (Maharashtra).
2. Presented Oral paper presentation in One day National conference on *An efficient and simple method for synthesis of 2-phenyl-2,3-dihydroquinazolin-4(1H)-ones catalyzed by imidazolium ionic liquid*. By **Shreyas Mahurkar** in "Recent Trends and innovation in research fields of humanities and Languages. Held on 13th February 2019 at Willingdon College, Sangli

Book Published :

1. Published *International Book* (Lulu Press, Inc.627 Davis Drive, Suite 300, Morrisville, NC 27560, Lulu Publishing, United State.) on *Practical Organic Chemistry Chart* With ISBN: 978-0-359-06429-8.
2. **Dr.J. A. Angulwar And Dr. R. S.Shinde & Dr. S. S.Mahurkar** Published *National Book* (Jyoti chandra Publication, Latur, and Maharashtra, India) on *Practical Chemistry* With ISBN: 978-93-85162-85.
3. Dr. N. S. Korde published a book on 'Practical physical and Inorganic Chemistry' in Jan 2019

Short Term/ Orientation Courses/ Training programs :

1. **Dr. R. S. Shinde** Completed a Short Term course on "**Gender Sensitization**" conducted by the UGC-HRDC, Rashtrasant Tukdogi Maharaj Nagpur University, Nagpur during 01-10-2018 to 06-10-2018.
2. **Dr. J. A. Angulwar** attended and **presented poster in Indian Science Congress At Jalandhar (Punjab)**
3. **Dr.J. A. Angulwar** Short Term Course on "**Research Methodology for Sciences**" Conducted by UGC-HRDC- R.T.M.N. University, Nagpur Date-19-11-2018 to 24-11-2018.
4. Dr. S. S. Mahurkar Attended and completed the Induction Program held at IISER, Pune from 12th November to 8th December 2018.

Workshop And Seminar Attended :

- 1) Dr. N. S. Korde, Dr. Sarnikar Y. P., Dr. Angulwar J. A., Dr. R. S. Shinde., Dr. S.S. Mahurkar, Dr. Ibatte S.N. attended National seminar on Intellectual Property Right (IPR) at D.S.C. Latur on 22nd sept 2019.

- 2) Dr. N.S. Korde,. attended one day workshop on Resarch enhancement and Quality Improvement program at S. R. T. M. U.,Nanded
- 3) Dr.N.S.Korde,. attended one day workshop on welfare of women in Indian society at Mahatma Bashweshwar College,Latur on 01 Dec 2018
- 4) Dr.N.S.Korde,. attended National seminar on Intellectual Property Right (IPR) at R.S.C.Latur on 16nd Feb 2019.

NET/SET Cell :

Following Activities carried through NET/SET Cell :

1. Enrollment of the M.Sc.I & II year students
- 2.Ku Khobare Vaishali S. Qualified SET examination Conducted the Year 2018

Department Of Industrial Chemistry :

1) Paper Published

Paper (Oral & Poster) Presentations :

Presented Oral paper presentation in One day National conference on *An efficient and simple method for synthesis of 2-phenyl-2,3-dihydroquinazolin-4(1H)-ones catalyzed by imidazolium ionic liquid*. By **Rahul Jadhav** in “Recent Trends and innovation in research fields of humanities and Languages. Held on 13th February 2019 at Willingdon College, Sangli.

Short Term/ Orientation Courses/ Training programs :

1. Mr. R. K. Jadhav Attended and completed the Degree Teachers Training Program in Chemistry from 22ndNovember2018 to 12th December 2018 at Center Of Excellence In Science and Mathematics Education Indian Institute Of Science Challakere Campus at Kudapura Chitradurga District Karnataka -577536.

Department of Languages :

1. Pandit Megha M. completed Refresher Course in English at University of Mumbai, Scheduled From 3/12/2018 to 22/12/2018.
2. Pandit Megha M. published a paper in the Proceeding of a National Conference on 'Recent Trends in Literature' organised by Govindalal Kanhaiyalal Joshi (Night). Commerce College, Latur.
3. Dr. R.R. Shetkar presented a paper in National Conference Organized by Govindalal Kanhaiyalal Joshi (Night) Commerce College, Latur, on 18 February 2019.
4. Pandit Megha M. attended a National Conference on 'World Literature: Theory and Practice' organised by Dayanand College of Arts ,Latur on 18 February 2019.
5. Dr R. R. Shetkar presented a paper in National Conference held at Dayanand College of Arts,Latur on 9 Feb. 2019.
6. Department of Languages organised Essay Writing Competition and Poster Presentation on the occasion of 'Alpsankhyank Hakk Din' on 18 December 2018.



7. Poster Presentation Activity on the occasion of 'Marathi Bhasha Sanvardhan Pandharwada'.



8. Organised Essay Writing Competition on 'Aapala Rashtradhvaj Aapala Swabhimani' on 16 January 2019. Our three students won prizes on district level.

Miss Badgude Sayali	(B.Sc I)	First Prize
Miss. Palasapure Vidhi	(M Sc I)	Second Prize
Shri. Gurude Sachin	(M Sc I)	Consolation

9. Organised a Seminar on Career Opportunities and Soft Skills' in collaboration with Aspiring Careers on 24 January 2019.



10. Organised 'Kulguru Spardha Pariksha Chashak Prashnmanjusha 2019' on 15 February 2019. Our team (Salunke Amar, Gurude Nitin, Murkute Shyamsundar, Palasapure Vidhi, Lahade Anjali and Sarwade Pranjali) won in the first round and is selected for the second round to be held at Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded.



Literary and Cultural Association :

1. Inauguration of Literary and Cultural Association on 3 January 2019 by the hands of Shri Shailesh Gojamgunde (Renowned Director, Writer, and Sabhapati, Sthayi Sameeti, Latur Municipal Corporation).
2. Poster Presentation on the theme of 'Major Dramatists in Marathi, Hindi and English Literature' on 3 January 2019.
3. Organisation of various Cultural Competitions on the occasion of Annual Gathering during 1 Feb. to 2 Feb. 2019.



Achievements of the Students :

1. Miss Vidhi Subhash Palasapure won third prize in P. C. Alexander Interuniversity English Extempore Competition held at Mumbai University.
2. Miss Vidhi Subhash Palasapure participated in Pratibhasangam, 17th State Level Vidyarthi Sahitya Sammelan (Vaicharik Lekh Sahitya Prakar) held at Latur.
3. Miss Vidhi Subhash Palasapure got third rank in State Level Essay Competition organized by Miliya College, Beed.
5. Miss Vidhi Subhash Palasapure won third prize in Essay Writing Competition, organized by Bodhisattva Dr. Bhimrao Ramaji Ambedkar Charitable Trust, Kasabe Tadwal.
6. Miss Vidhi Subhash Palasapure participated in State Level Debate Competition held at Yogeshwari Mahavidyalaya, Ambajogai.
7. Prime Minister Narendra Modi's initiative, Ministry of Youth Affairs and Sports, Govt. of India has organized National Youth Parliamentary Festival 2019 and Miss Vidhi Subhash

Palasapure stood first at the district level and is representing the district as a delegate at the National Youth Parliament , scheduled on 25 th Feb.to 28 Feb.2019, at New Delhi.

8. Miss Vidhi Subhash Palasapure participated in Pratibhasangam, 17th State Level Vidyarthi Sahitya Samelan (Vaicharik Lekh Sahitya Prakar) held at Latur.
9. Sumit Hasale Won First prize in District Level Mono-acting Competition in Rangmanch Avishkar Spardha organized by Maharashtra Government Marathi Department & is selected as a representative of Latur District in final round to be held at Mumabi.



राष्ट्रीय सेवा योजना २०१८-१९ :

- १) दि. १९ सप्टेंबर २०१८ रोजी दयानंद विज्ञान महाविद्यालय व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर प्रसेंटेशन स्पर्धा घेण्यात आल्या.
- २) २४ सप्टेंबर २०१८ रोजी रासेयो विभाग व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय तर्फे महाविद्यालयात ओरल हेल्थ चेकअप Orientation Programme घेण्यात आला त्यामध्ये १७० विद्यार्थ्यांची मौखिक चिकित्सा करण्यात आली व यामध्ये डॉ. प्रज्ञा सोनवणे यांनी तंबाखू व त्याचे दुष्परीणाम या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
- ३) केरळ मधील पुस्रस्त लोकांसाठी रासेयो तर्फे स्वयंसेवकांनी महाविद्यालयाकडून ११ हजार १६५ रु. RTGS द्वारे केरळ सरकार यांना आर्थिक मदत केली.
- ४) दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ अब्दुल कलाम यांची जयंती वाचनप्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यामध्ये ५० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला.
- ५) दिनांक १० डिसेंबर २०१८ रोजी "मानव हक्क दिनानिमित्त" कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये डॉ जी लक्ष्मण यांनी स्वयंसेवकांना सखोल मार्गदर्शन केले.
- ६) दिनांक २३ जानेवारी २०१८ रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले त्यात ८० स्वयंसेवकांनी रक्तदान केले व त्याच बरोबर आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले त्यामध्ये १५० स्वयंसेवकाचे आरोग्य तपासणी करण्यात आली.
- ७) दिनांक २५ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान मौजे चिखुर्डा येथे विशेष हिवाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ३६ स्वयंसेवक व ३९ स्वयंसेविका सहभागी होते.

Mr. Bhise K. R., (Librarian, DSC, LATUR) :

- 1) E-Shelf – Digital Library System software Purchased by Orell Techno systems (India) Pvt. Ltd. Kochi in the UGC-CPE Grant. This software added the 10 Thousand e-books. This software features are our college added video lectures, e-book, e-journals, Encyclopedia & Dictionary, Institutions magazine, Question Papers, Project Report, Documentary, Events, Seminar Report, Essay.
- 2) Presented Paper in National Conference on ‘Revolution In Indian Higher Education & Participative Role of Academic Libraries’ entitled ‘Bibliometrics Study’ held at Nagnath Arts, Commerce & Science College, Aundha (Nagnath) Dist. Hingoli Dated : 25/09/2018.
- 3) Participated In One-Day Workshop on “Koha And Library Automation” Under the National Virtual Library of India (NVLII) & Ministry of Cultural, Govt. of India Conducted by Indian Institute of Technology, Bombay held at Nagesh Karajagi Orchid College of Engineering. & Tech., Solapur. Dated : 12/10/2018.
- 4) Inspire camp Purchased No. of Books 350.
- 5) Refresher Course In Library & Information Science held at University of Allahabad, Allahabad. Dated : 01 Nov. 2018 To 21 Nov. 2018.

NCC Department Report :

Enrolled 53 students in NCC.

Selected NCC Representative: SUO Nishad Ramesh Bhute

CAMP ATTENDED :

1. ATC Camp at Babhalgaon – 15 Cadets was participated.
2. ATC Camp at Nanded –05 Cadets was participated.
3. TSC Ahmednagar – 04 Cadets was participated.
4. IMA Army Attachment Camp at Dehradun – 01 Cadets was participated.
5. BLC at Amravati – 01 Cadets was participated.
6. ATC Camp Babhalgaon – 15 Cadets was participated.

SOCIAL ACHIEVEMENTS :

- 1) Cleanness Drive
- 2) Blood Donation Camp.
- 3) Health Check-up Camp.
- 4) Tree Plantation.
- 5) Leprosy Awareness Rally.

ACHIEVEMENTS :

- 1) 100 % result in ‘B’ Certificate and 98 % in ‘C’ Certificate examination.
- 2) SUO Nishad Ramesh Bhute has selected for RDC -2019 at Delhi.
- 3) SUO Nishad Ramesh Bhute has got 3rd Prize in Singing Competition at RDC Delhi.
- 4) SUO Nishad Ramesh Bhute has also Participated in PM Rally.
- 5) Nikhil Sarwade and Shivdeep Hallale have got silver medal in Holly- boll competition at ATC, Babhalgaon.
- 6) Abhijeet Pathade has got silver Medal at CATC Nanded.



Youth Festival :

S.R.T.M. University, Nanded has conducted “Sayog -2018” youth festival during 24 Sept. to 27 Sept. 2018 at Indra College of Pharmacy, Nanded. In this youth festival 23 students have participated in 20 different events.

ACHIEVEMENTS :

- | | | |
|--|---|--------------------------------|
| 1. 1 st Prize – Elocution Competition | - | Students Name: Vidhi Palsapure |
| 2. 2 nd Prize – Mimikri Competition | - | Students Name: Sumit Hasale. |
| 3. 3 rd Prize – Drama (Actress) | - | Students Name: Neha Dhage |
| 4. 3 rd Prize – Photography | - | Students Name: Akshay Kharade. |
| 5. 3 rd Prize – Dance Competition - | | |

Students Name: Swapnali Khatile, Vidhi Palsapure, Kshemaswini Kulkarni, Priti Kulkarni, Neha Dhage, Anjali Nijwante, Varsha Dongare, Namrata Deshmukh.



Special Information (if any) :

Sumit Hasale has selected in State Level 16th Indradhanushya Inter University Competition 2018 at Nashik and got Bronze Medal. After that He was selected in Association of Indian University West Zone Inter University youth festival at Pune and received Silver Medal. Finally, he was

selected in All India Inter University youth festival at Chandigarh, Punjab and got Bronze Medal in Mimikri event.



Ku. Sumit Hasale

Ku. Vidhi Palsapure was selected in University team for Elocution, Dance.



NPTEL local Chapter :

Establishing NPTEL Local Chapter in Our College.

The Dayanand science college, Latur establish NPTEL local chapter on dated 19-1-2018. According to this our principles prepare committee to run online NPTEL course. The NPTEL local chapter web page of Dayanand Science College, being created by NPTEL on it: <http://nptel.ac.in/localchapter>.

1. The NPTEL Local Chapter Dayanand science college, Latur ID: 1476.
2. During the last July to October- 2019 NPTEL online examination our college one 3 students participated, out of which one student get Elite certificate, two students passed successfully.

Report of NPTEL Local Chapter Sept-2018 to Feb-2019 :

NPTEL Online Local Chapter member	No. of student Registered	No. of courses
77	155	66

NPTEL Portfolio 2018-19 :

Sr. No.	Name of Member	Designation
1	Dr. R. S. Shinde	Co-ordinator
2	Dr. S. S. Mahurkar	Mentor/member
3	Prof. S. S. Jaju	Member
4	Prof. M. B. Sugre	Member

Gandhi Research Foundation Examination (2018-19) :

Introduction : “It is better to light a lamp than curse the darkness” goes the saying. The rising incidents of crime, substance abuse, suicide and other violence in our midst behoves us to light up human attitude towards one another than cursing the dark violence.

Gandhi Research Foundation lights candle of hope and confidence in the minds of young generation by disseminating the ideas and values of Mahatma Gandhi through Gandhi Vichar Sanskar Pariksha.

This examination introduces the students to the life and message of Gandhiji through a series of simple and highly readable text books.

The scheme is less academic and more value-centric. It is hoped that by getting to know the life and message of the Mahatma, students internalize certain core values essential for meaningful living.

Gandhi Research Foundation requests the Principals and Head of Institutions to take personal interest in this important attempt, bring it to the attention of students and get as many students as possible registered for the programme and thus contribute to a silent cultural revolution. To develop hope and confidence in the minds of students as well as in order to inculcate the Gandhian thoughts in students our college is conducting Gandhi Vichar Sanskar Examination organized by Gandhi Research Foundation, Galgaon. Students of our college participate in this examination and secure highest marks. It is a thing of great pleasure that, our students stood in order of merit at University and district level in this examination.

Committee: 2018-19 :

Sr. No.	Name of Member	Designation
1	Dr. J. S. Dargad	Chairman
2	Dr. N. S. Korde	Co-ordinator
3	Dr. S. S. Mahurkar	Co-coordinator





Sr. No.	Name of Activies	Date of examination	No. of Students enrolled	No. of Students appeared
1	Gandhi Vichar Sanskar Examination	3 rd October 2018	116	77

Award and Achievements :

Sr. No.	Name of Student	Class	Rank
----------------	------------------------	--------------	-------------

1	Miss Palsapure Vidhi	M. Sc.-I Microbiology	I (District Level)
2	Miss Patil Rupali	M. Sc.-I Chemistry	II (District Level)
3	Shri. Kulkarni Shrinivas	B. Sc.-II Year	I (District Level)

5. Photo Gallery :



‘गांधी विचार संस्कार परीक्षे’त दयानंद विज्ञानचे यश

लातूर, दि. ९ :....
गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव तर्फे महात्मा गांधीजी यांचे सिध्दांत, मूल्ये व विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजावे म्हणून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालयात ‘गांधी विचार संस्कार परीक्षा’ घेण्यात आली. सदरील परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये एम.एस्सी. ‘सुकुमजीवशास्त्र’ प्रथम वर्षातील क. विधी पळसापुरे या



केले. तर एम. एस्सी. ‘रसायनशास्त्र’ प्रथम वर्षातील कु. रूपाली पाटील यांनी जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळवून रजत पदक प्राप्त केले. या परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयातील एकूण ७७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दुरगड, उपप्राचार्य डॉ. एस. एस. बेह्लाळे, समन्वय डॉ. नंदिनी कोरडे, सहसमन्वयक डॉ. श्रेयस माहरकर आदि प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी

Department of Phy. Elec. & Comp. Sci., Physics :

- A workshop on Skill Enhancement Course for faculty members at National Level was organized on 06/08/2018. There were 43 participants participated from different colleges of S.R.T.M. University, Nanded.

Research and Development :

- **Dr. V.D. Mote:** Invite as a speaker in international conferences on Polymer and Composite Materials (PCM-2019) during 08 - 11 July, 2019 at **Bangkok, Thailand.**
- **Dr. V.D. Mote:** Invite as a speaker in international conferences on Condensed Matter Physics and Materials during October 25-26, 2019 at **Paris, France.**
- **Dr. V. D. Mote:** Acts as a **Chairperson and Resource Person** in National Conference on Recent in Material Science and its applications during 22-23 January, 2019 at Shevgaon, Dist. Ahemadnagar.
- **Dr. V. D. Mote :** Research Paper Published “Precipitated Cobalt doped ZnO NPS with enhanced low temperature xylene sensing properties.
U. Godavarti, Dr. V.D. Mote, M.U. Ramana Reddy, P. Nagaraj, Y.V. Kumar, K.T. Dasari, M.P. Dasari, Physica B : Condensed Matter, 53 (2019) 151-160. Impact Factor : 1.543.
- **Prof. L.H. Kathwate:** **Second Prize** for oral presentation in National conference on Recent in Material Science and its applications during 22-23 January, 2019 at Shevgaon, Dist. Ahemadnagar.
- **Prof. M.B. Awale and Prof. S.D. Lokhande:** Presented paper in National conference on Recent in Material Science and its applications during 22-23 January, 2019 at Shevgaon, Dist. Ahemadnagar.
- **Miss. Triveni Bhadrasheti:** **Third Prize** for poster presentation in National conference on Recent in Material Science and its applications during 22-23 January, 2019 at Shevgaon, Dist. Ahemadnagar.



RESEARCH AND DEVELOPMENT :


1. **Dr. R. B. Shinde** invited as examiner for District level “**Avishkar**” Competition Held at COCSIT Latur on Date 19 Dec 2018.
2. **Niranjan Tawshikar** And **Deepali Jadhav** (presented poster- Voice based Automation system using Amazon dot and raspberry pie) **Prasad Diwan** and **Rajani Londhe** (Presented project- pie Linux Operating System) and **Shubham Birajdar** (Presented-Voice based Automation system using Amazon dot). Participated in District level “**Avishkar**” Competition Held at COCSIT Latur on Date 19 Dec 2018.
3. **Prof. S. A. Jaju** publish a paper entitle as “**Fuzzy Logic: A method to Develop Human like Capabilities for Artificial Intelligence**” in UGC approved International Journal of Computer Sciences and Engineering with impact factor 3.022.E-ISSN 2347-2693.
4. **Shubham Birajdar** of **BSC TY** student Received a **First Prize** in district level poster presentation competition organized by “**YMIT feast 2019 Yashwant Mahavidyalaya Nanded**” on 10 Jan 2019.



Shubham Birajdar of **BSC TY** student Received a **First Prize** in district level poster presentation competition organized by “**YMIT feast 2019 Yashwant Mahavidyalaya Nanded**” on 10 Jan 2019.

All participants of poster presentation organized by “**YMIT feast 2019 Yashwant Mahavidyalaya Nanded**”.

Students from computer science department Participated in District level “**Avishkar**” Competition Held at COCSIT Latur on Date 19 Dec 2018.



Sports Department :

In this current year our College students have participated in the event of Cricket, Baseball, Softball, Badminton, Volleyball, Athletics etc. in 'A' zone and Center zone inter collegiate tournaments.

Boy's Cricket team of our college has won the Winner's trophy in the 'A' zone inter collegiate Cricket tournament. It was 7th winner trophy of our college in the respective tournament. Our students **Nitin Toparpe & Rohit Tekale** were selected in the S.R.T.M. University, Nanded Cricket team and they have participated in West zone inter University Cricket tournament, organized by V.N.S.G. University, Surat.

Girl's Cricket team of our college has won the Winner's trophy in the 'A' zone inter collegiate Cricket tournament. It was second winner trophy of our college in the respective tournament. Our students **Vijay laxmi Sawant, Raksha Jaju & Krushnai Mundhe** were selected in the S.R.T.M. University, Nanded Cricket team and they have participated in West zone inter University Cricket tournament which was organized by R.T.M. University, Nagpur.

Our Boy's Badminton team has won the Winner's trophy in the 'A' zone inter collegiate Badminton tournament. Our students **Onkar Sutar, Sushil Palne & Akashy Yande** were selected in the S.R.T.M. University, Nanded Badminton team and they have participated in West zone inter University Cricket tournament, organized by S.R.T.M. University, Nanded.

Our Girl's Badminton team has secured Second place in the 'A' zone inter collegiate Badminton tournament.

Our Boys' Softball team has secured Third place in the Centre zone inter collegiate Softball tournament. **Prasanjeet Lamture & Rahul Kadam** were selected in the S.R.T.M. University, Nanded Softball team and they have bagged **Silver medal** in the All India inter University Softball tournament which was organized by Rajarshi Shahu College, Latur.

Our Boys' Football team has also achieved Third place in the 'A' zone inter collegiate Football tournament. **Shaikh Irfan Abdul Majeed** were selected in the S.R.T.M. University, Nanded Football team and he have participated in West zone inter University Football tournament, organized by Mumbai University, Mumbai.

This year our Department of Sports has organized 'A' zone inter collegiate Women's Cricket tournament and Volleyball Men & Women's tournament. Department of sports has also organized Coaching camp of Badminton, Softball and Cricket for the A zone teams as well as for our college students.

1. Organized 'A' Zone Inter Collegiate Volleyball Tournament.



2. Organized 'A' Zone Inter Collegiate Girl's Cricket Tournament.

3. Winner team of 'A' Zone Inter Collegiate Girl's Cricket Tournament.



4. Winner team of 'A' Zone Inter Collegiate Boy's Cricket Tournament.



5. Winner team of 'A' Zone Inter Collegiate Boy's Badminton Tournament.



6. Runner team of 'A' Zone Inter Collegiate Girl's Badminton Tournament.



7. Third place team of 'A' Zone Inter Collegiate Boys' Softball Tournament.

8. Silver medal in the All India inter University Softball tournament.



Placement Cell :

- ✓ On and off campus interview: **08** students selected in various companies.
- ✓ **07/01/2019** campus interview of Corning Technologies India Pvt. Ltd., conducted by R.S. M., Latur. Written examination **B.Sc. TY 53** students were participated and result waiting.
- ✓ **16/02/2019** campus interview conducted in our campus for B.SC. TY & M. Sc. Chemistry in **VIKALP Chem Tech. Pvt. Ltd., Chincholi MIDC, Solapur**.
 - **M.Sc. 30** students participated and **04** students were shortlisted.
 - **B.Sc. TY 01** student participated.



युवती कल्याण मंडळ :-

दयानंद विज्ञान महाविद्यालयातील, विद्यार्थीनींचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच वैयक्तिक स्तरावर संरक्षित रहावे, यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही युवती कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाचे उद्घाटन दि. १७.०१.२०१९ रोजी डॉ. स्नेहल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना, विद्यार्थीनींनी शिक्षणाबरोबरच आपले वैयक्तिक आरोग्य याकडेही लक्ष केंद्रीत करायला हवे. आरोग्य व शिक्षण यांच्या परस्पर संबंधाचे महत्वही त्यांनी पटवुन दिले.

तसेच या कार्यक्रमप्रसंगी डॉ. पुनम नाथानी यांचेही विद्यार्थीनींना विशाखा जजमेंट (अधिनियम २०१३) महिला अंतर्गत तक्रार या कायद्याविषयी विस्तृत मार्गदर्शन लाभले.

अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत विद्यार्थीनींना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. पुनम नाथानी (सहाय्यक पाठ्यापिका, दयानंद विधी महाविद्यालय) या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थीनींना विशाखा जजमेंट (अधिनियम २०१३) या कायद्याविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच Sexual Harrasment of Women at Work Place या विषयावर प्रबोधन केले. समाजात वावरत असताना वैयक्तिक संरक्षणाची काळजी घेतली पाहिजे, असे सूतोवाच कले. अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या मार्फत युवतींनी आपले प्रश्न, समस्या सोडविल्या पाहिजेत, कार्यस्थळी व

इतरत्र ठिकाणी अतिप्रसंग, छेडछाड, अश्लील संदंश असे प्रकार घडत असतील तर स्वतःसक्रिय राहिले पाहिजे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य दसगड सरांनी युवतीना आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वच्छतेचा संदेश दिला. महिलांचे राज्य असलेले युग राहणार आहे, त्यासाठी महिला या शारीरिक व मानसिक रीत्या सुदृढ असणे गरजेचे आहे, असे त्यांनी मत मांडले.

सरस्वती पुजन व दोप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या स्वागतानंतर कार्यक्रमांचे प्रास्ताविक युवती कल्याण मंडळाची अध्यक्ष मोनिका कद हिने केले. चैताली कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. स्वागतगीत मधुबाला गिरी यांनी प्रस्तुत केले. प्रियंका माने यांनी आभार व्यक्त केले. कु. ऐश्वर्या अंधारे, विशाखा यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

दयानंद विज्ञान महाविद्यालय व राष्ट्रीय महिला आयोग (अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती अहवाल):-

दयानंद विज्ञान महाविद्यालय व राष्ट्रीय महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने, महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत दि.२०.१२.२०१८ रोजी महाविद्यालयात महिला विषयक कायदे या विषयावर ७५ गुणांची स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात आली. स्पर्धासाठी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या परीक्षेत प्रथम क्रमांकाचे पारीतोषिक विधी पळसापुरे (एम. एस्सी. सुक्ष्मजीवशास्त्र प्रथम वर्ष) या विद्यार्थ्यांनीस मिळाले. द्वितीय क्रमांकाचे पारीतोषिक शिवाली कांबळे (बी. एस्सी. सी. एस. प्रथम वर्ष) या विद्यार्थ्यांनीस मिळाले. तृतीय क्रमांकाचे पारीतोषिक सोनिया बनाटे (एम. एस्सी. प्रथम वर्ष), अर्चनस जोगदंड (बी. एस्सी. सी. एस. प्रथम वर्ष), शुभम बिराजदार (बी. एस्सी. तृतीय वर्ष), सुप्रिया जावळे (बी. एस्सी. प्रथम वर्ष), श्वेता कोरे (बी. एस्सी. सी. एस. तृतीय वर्ष) विद्यार्थ्यांना मिळाले.

पोस्टर प्रेझेंटेशन:-

दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाच्या १० विद्यार्थ्यांनी यशवंत महाविद्यालय, नांदेड आयोजित YMIT FEST २०१९ जिल्हास्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत सहभाग नोंदवला. यात B.Sc. तृतीय च्या शुभम बिराजदार यान Peep Hole : Home Security with IOT या विषयावर तर B.Sc.तृतीय वर्षाच्या बावसकर निखिल याने Bionics, प्रथम वर्षातील कवितकेवार ऋतुजा, जोशी हर्षदा Recycling and Reusing Computers, कदम प्रनोती व गरड ऐश्वर्या Cyber Crime, जोशी माणिक व माने ऋषीकष Firewall तर भिमपुरे विराज व मठपती स्वप्नील यानी Smog Free Tower या विषयावर पोस्टरचे सादरीकरण केले.

विविध महाविद्यालयातील ४० पोस्टरस पैकी आपल्या महाविद्यालयातील बी. एस्सी. तृतीय वर्ष च्या शुभम बिराजदारचा या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला.





आर्थिक लाभ नसल्याने उदासीनता

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील २३७४ कॉलेजांपैकी १२५२ कॉलेजांकडेच 'राष्ट्रीय मूल्यांकन आणि मूल्यांकन परिषदेचा' (नॅक) दर्जा असल्याचे समोर आले आहे. 'नॅक' मूल्यांकन घेतलेल्या कॉलेजांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा मिळत नसल्यानेच कॉलेजे उदासीन असल्याचे बटवले जात आहे. मूल्यांकन परिषदेने १ ऑगस्ट, २०१७ रोजी नवे नियम आणून नॅक मूल्यांकन अधिक करायला केले. यातील काही निकष ग्रामीण भागातील कॉलेजांना पूर्ण करणे अवघड असल्याचे राज्य सरकारच्या बृहत् आराखड्याच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य अनिल राव यांनी सांगितले. यामुळेही कॉलेजे नॅकचे फायदे गमीनाने पाहण्यास विस्तार नाहीत, मात्र अशा विद्यापीठ अनुदान आयोग व विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ अखिल मुंबई विद्यापीठ संस्था 'नॅक'ची प्रक्रिया राबवत असली तरी विद्यापीठाच्या संलग्न कॉलेजांपैकी २७३ कॉलेजांकडे 'नॅक' मूल्यांकन आहे. त्यापैकी ११६ कॉलेजांना 'अ' दर्जा आहे. हे प्रमाण राज्यातील इतर विद्यापीठांच्या कॉलेजांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

कायद्यातील नरनदीमुळे कॉलेजांना आणि विद्यापीठांना येत्या काळात 'नॅक' मूल्यांकन करून घेणे अनिवार्य ठरणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र दुसरीकडे अशा कॉलेजांना विशेष सोयी-सुविधा मिळत नाही. यामुळे राज्यातील बहुतांश विनाअनुदानित कॉलेजे 'नॅक'कडे भरघास उतरवूकरीजे पाहत नाहीत.

विद्यापीठ	संलग्न कॉलेजे	नॅक दर्जा 'अ'	दर्जापात्र
संत गाडगेबाबा अमरावती	३८२	१०२	१७
सोलापूर विद्यापीठ	१०८	३०७	८०
गोंडवाना विद्यापीठ	२१०	३०७	२
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ	२१५	१२२	१६
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर	५८४	१३०	१२
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा	३२५	७४	२३
मुंबई विद्यापीठ	७२१	२७३	११६
साथीरीबाई फुले पुणे	८८२	११०	८५
एसएनडीटी महिला	१५८	२२	५
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर	१२३	१६८	३८
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा	४३६	१०८	२३
एकूण	४३७४	१२५२	३५२

लोकमत

राष्ट्रीय चर्चासत्र : डी.एन. मिश्रा यांचे प्रतिपादन

बौद्धिक संपदा अधिकाराचे जतन करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : भारतामध्ये बौद्धिक संपदेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. त्या संपदेचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे. बौद्धिक संपदा ही भौतिक संपदेपेक्षा वेगळी असून, ती अमूर्त आहे. त्यामुळे बौद्धिक संपदा अधिकाराचे जतन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राचे संचालक डॉ. डी.एन. मिश्रा यांनी येथे केले.

दयानंद विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या यतीने

'बौद्धिक संपदा अधिकार' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत ते उद्घाटक म्हणून बोलत होते. मंचायर संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, डॉ. चंद्रशेखर स्वामी, प्रा. शिवाजी आळणे, प्राचार्य डॉ. सुधाकर रेड्डी, डॉ. रंजना पाटील, डॉ. जी. लक्ष्मण, डॉ. सिद्धेश्वर बेल्गाळे उपस्थित होते.

यावेळी डॉ. मिश्रा म्हणाले, बौद्धिक संपदा अधिकार कायद्यात समाविष्ट असलेला प्रॉटेक्ट कॉपीराईट

ट्रेडमार्क, प्रकाशन हक्क आदी बाबींवर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी सर्वांनी जागृत राहावे. त्यानुसार आपल्या बौद्धिक क्षमतेचा वापर लोकांसाठी करावा. सूत्रसंचालन प्रा. मेघा पंडित यांनी केले. आभार डॉ. चंद्रशेखर स्वामी यांनी मानले. प्राचार्य डॉ. सुधाकर रेड्डी, डॉ. रंजना पाटील, प्रा.जी. लक्ष्मण यांनी मार्गदर्शन केले. माजी प्राचार्य डॉ.आर.एच. लड्डा, डॉ. ललित ठाकरे, प्रा. युवराज सारणीकर, डॉ. नंदिनी कोरडे, डॉ. आर.व्ही. किरतने, डॉ.आर.व्ही. सालुंके, डॉ. रविंद्र जिंदे आदी उपस्थित होते.

Hello Latour
Page No. 2 Sep 25, 2018
Powered by: erelego.com

लोकमत

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गतचे पहिले महाविद्यालय...

'दयानंद विज्ञान'ला 'रुसा'कडून २ कोटींचे अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : केज सरकारच्या राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियानाच्या (रुसा) इफ्रामुक्त प्रॉटेक्ट कॉलेज या योजनेंतर्गत दयानंद विज्ञान महाविद्यालयाला २ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. स्वरातीने मराठवाडा विद्यापीठांतर्गत 'रुसा'च्या यतीने दयानंद विज्ञान हे एकमेव महाविद्यालय आहे.

'रुसा'च्या निष्काष महाविद्यालय १०० टक्के उतरले. त्यामुळे २ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या अनुदानानुसार प्रयोगशाळांचे नुलनीकरण, प्रयोग, मंदान, अद्ययात सांगणकीकरण, संशोधनात्मक उपकरणे, मुला-मुलींचे सुरक्षण वसतिगृह अशा अनेक

- ◆ दयानंद विज्ञान महाविद्यालयाला 'नॅक'तर्फे यापूर्वीच अ दर्जा मिळाला असून, स्वरातीने मराठवाडा विद्यापीठातर्फे उच्च महाविद्यालयाचा पुरस्कार मिळाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कॉलेज सुविधा पोर्टलमिअल एक्सेलन्स प्रॉवॉईड मिळाला आहे. भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या 'फिक्ट', स्वरातीने विद्यापीठाचा उच्च प्रचार्य पुरस्कार असे नगमाकिस बढवून मिळाले आहेत. रुसाच्या अनुदानामुळे विज्ञान शाखेच्या या महाविद्यालयाला सन्मान प्राप्त झाला असल्याचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांनी सांगितले.
- ◆ केज सरकारच्या राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियानाच्या इफ्रामुक्त प्रॉटेक्ट कॉलेज या योजनेंतर्गत हे अनुदान मिळणार असल्याने

महाविद्यालयीन उच्च शिक्षणाची पूर्णता आणवून पुढील करण्यात येणार आहे. अनुदानसंदर्भात मात केलेल्या प्रस्तावात प्रौढशिक्षक व मुलासुवेचे सर्व निकष पूर्ण केले होते. त्यामुळे रुसाने दोन कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. 'नॅक'प्रमाणे अनुदानमिअल निष्काष लायले जातात. त्या निष्काषावर दयानंद विज्ञान महाविद्यालयाला हे अनुदान मिळाले आहे. संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांचे वाढवून कौतुक केले.

Hello Latour
Page No. 3 Oct 06, 2018
Powered by: erelego.com

Folk art, dance forms mesmerise audiences



LOKMAT NEWS NETWORK MANGLED, SEPT 18
The audience were amazed to watch the cultural richness of folk art and dance forms on the penultimate day of the Intercollegiate Youth Festival - Sahyadri - being held at Sahyadri Campus, Vishnupur, here on Wednesday.
Folk dance forms like Bharatanatyam, Varkari Dandi, Adhvani and Khatavani left the audience spellbound.
Students from Dayanand Science College, Latour, Vidhi Palapur and others performed Bharatanatyam, while students of Shriji College (Datta Namay), Shihabang, Hakire, Pravara, Sankar, Apolite, Shehe, Anjali Kiran, Ashwini Bharat, Rajana Shinde, Yashita Gite, Radhika Anil, Jyotsna Kar, Shubham and Sahyadri Harale presented Chhri dance form devotional Krishna, Kumbha, Vikram Dandole, Ram Raut, Alkya Kumbha, Krishna Waghmare, Mira Jambale, Pragika Bhutwar and Sushil Lavre from Dayanand Law College, Latour took the stage by show presenting Bharanati Nritya on the stage. Bhanu Bhanu Karan, Yashu Madhavi, Students of COCKSST, Latour presented Bharanati Nritya. Balkrishna Patil College, Kavayitri Sankar - Bhat - Purna Bharat, Bhagwatprasad, Jadhav, Jyotsna, Jadhav, Komal, Pooja, Anshu, Pooja, Shubham, Shubham, Dhanashree, Rajesh, Dharmadas, cast a magic spell through their superb Bharanati Nritya.
Prof. Prakash Mane, Dr. Urusha Shinde, Kamalika Bhutwar and Dr. Pradya Choudhankar had accompanied the students as team managers.

इन्स्पायर शिबिरातून नावीन्यपूर्ण संशोधन व्हावे निसर्ग निरीक्षणातूनच संशोधनाला चालना

डॉ. एम. आर. पाटील यांचे प्रतिपादन ▶ दयानंद विज्ञान महाविद्यालय १६ व्या इन्स्पायर शिबिराचे उदघाटन

लातूर : प्रतिनिधी
 शिबिरातून नावीन्यपूर्ण संशोधन व्हावे, निसर्गातूनच संशोधनाला चालना द्यावी, असा संदेश देताना डॉ. एम. आर. पाटील यांनी शिबिराच्या उदघाटन सोबतच या संशोधनाच्या महत्त्वाचा उल्लेख केला. यावेळी डॉ. एम. आर. पाटील यांनी शिबिराच्या उदघाटन सोबतच या संशोधनाच्या महत्त्वाचा उल्लेख केला.



शिबिराच्या उदघाटन सोबतच डॉ. एम. आर. पाटील यांनी शिबिराच्या उदघाटन सोबतच या संशोधनाच्या महत्त्वाचा उल्लेख केला. यावेळी डॉ. एम. आर. पाटील यांनी शिबिराच्या उदघाटन सोबतच या संशोधनाच्या महत्त्वाचा उल्लेख केला.

लातूर : प्रतिनिधी
 शिबिराच्या उदघाटन सोबतच डॉ. एम. आर. पाटील यांनी शिबिराच्या उदघाटन सोबतच या संशोधनाच्या महत्त्वाचा उल्लेख केला.



शिबिराच्या उदघाटन सोबतच डॉ. एम. आर. पाटील यांनी शिबिराच्या उदघाटन सोबतच या संशोधनाच्या महत्त्वाचा उल्लेख केला.

विद्यालयात समजून घेऊ या डॉ. पुष्पा खोसरे



विद्यालयात समजून घेऊ या डॉ. पुष्पा खोसरे. डॉ. पुष्पा खोसरे यांनी शिबिराच्या उदघाटन सोबतच या संशोधनाच्या महत्त्वाचा उल्लेख केला.

तापमानवाढीमुळे वातावरणाचे संतुलन बिघडले

लातूर, ता. २३ (खासगीत) : पुढील तापमानात १६-१७ अंशसेल्सियस होईल असे सांगितले आहे. यावेळी डॉ. एम. आर. पाटील यांनी शिबिराच्या उदघाटन सोबतच या संशोधनाच्या महत्त्वाचा उल्लेख केला.

डॉ. व्ही. बलराम यांची माहिती. डॉ. व्ही. बलराम यांनी शिबिराच्या उदघाटन सोबतच या संशोधनाच्या महत्त्वाचा उल्लेख केला.

दयानंद विज्ञान महाविद्यालयात शिबीर : डॉ. एम.आर. पाटील यांचे प्रतिपादन 'इन्स्पायर'मुळे विद्यार्थ्यांत संशोधन वृत्ती

लातूर : भारताला महासत्ता बनविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण घडवायला आहे, दयानंद विज्ञान महाविद्यालयाने आयोजित १६ व्या इन्स्पायर शिबिराचे उदघाटन सोबतच या संशोधनाच्या महत्त्वाचा उल्लेख केला.

डॉ. एम. आर. पाटील यांनी शिबिराच्या उदघाटन सोबतच या संशोधनाच्या महत्त्वाचा उल्लेख केला.

मराठवाडा नेता

जीवन संजीवनी हेच जीवनाचे अमृत

डॉ. शिल्पा लोया यांचे प्रतिपादन



डॉ. शिल्पा लोया यांनी शिबिराच्या उदघाटन सोबतच या संशोधनाच्या महत्त्वाचा उल्लेख केला.

वैज्ञानिकांच्या शोधातूनच मानवी प्रगती : डॉ. झिपरे

लातूर : प्रतिनिधी. वैज्ञानिकांनी लावलेल्या चविचांगी शोधांमुळे मानवाची प्रगती होते, असे प्रतिपादन अककलकॉट येथील खासतानाम वैज्ञानिक डॉ. किसन झिपरे यांनी केले.

मराठवाडा नेता

जीवन संजीवनी हेच जीवनाचे अमृत

डॉ. शिल्पा लोया यांचे प्रतिपादन

डॉ. शिल्पा लोया यांनी शिबिराच्या उदघाटन सोबतच या संशोधनाच्या महत्त्वाचा उल्लेख केला.



'मेक इन इंडिया' मध्ये विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे

लातूर : प्रतिनिधी
जागतिक नाविन्यता निर्देशकांमध्ये भारताचे स्थान उंचाविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, सृजनाशीलता व चिकित्सक वृत्तीचा विकास होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या मेक इन इंडिया, स्टार्ट ऑफ इंडिया सारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे ठरले, असे मत दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरागड यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालय आणि सोनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने 'व्हर्चुअल' या व्यवस्थापन स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरागड उद्घाटन म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम सोळुंके तर मंचावर वाणिज्य विभागप्रमुख डॉ. राजाराम पवार, आवकवृत्ती समन्वयक डॉ. ब्रिजमोहन दासगा, 'व्हर्चुअल' समन्वयिका प्रा. आकांक्षा भाजी, सिमसचे संचालक प्रा. लक्ष्मीकांत सोनी आदिंचे प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आकांक्षा भाजी यांनी करून स्पर्धेविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरागड म्हणाले, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होणार असून त्यांच्या संशोधनवृत्ती निर्माण होण्यास वाव मिळणार आहे. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यासारख्या केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी योगदान देण्याची गरज आहे. या योगदानासाठी असे उपक्रम काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोधात प्राचार्य डॉ. श्रीराम सोळुंके म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सृजनात्मकता वाढवण्यासाठी अशा पध्दतीच्या स्पर्धांची गरज असते. संशोधन समितीने विविध स्पर्धांनुसार विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यावेळी डॉ. राजाराम पवार, डॉ. ब्रिजमोहन दासगा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी भोसले, प्रतीक्षा आगलवावे यांनी तर आभार प्रा. अश्विनी परांडेकर यांनी मानले.

११०० विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग
गेत्या चार वर्षांपासून दयानंद वाणिज्य महाविद्यालयात 'व्हर्चुअल' ही स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी बिझिनेस वचीज, अॅड-ओ-मेनिया, पोस्टर प्रेझेंटेशन, ऑनट्रिडसूड अॅबिलिटी, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट, स्टुडंट ऑफ द इयर अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर्षी एकूण ११०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून, दोन दिवस या स्पर्धा चालणार आहेत. स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी प्रा.आकांक्षा भाजी, प्रा. लक्ष्मीकांत सोनी, प्रा. मनीषा आढेकर, प्रा. राहुल डोबे, प्रा. अश्विनी परांडेकर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

'गणित' विषयावर ३ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

लातूर : दयानंद विज्ञान महाविद्यालय व बंगळूर, फ्रिडहिल्स, अलाहाबाद येथील भारतीय विज्ञान आकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ ते १३ जानेवारी दरम्यान 'गणित' या विषयाच्या पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन आय.आय.टी. मुंबई येथील प्रसिध्द गणित तज्ज्ञ प्रो. डॉ. सुधीर घोरपडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथील गणित विभाग प्रमुख प्रो. डॉ. नितीन नितसूरे व आय.आय.टी. मुंबई येथील प्रो. डॉ. ज्युगल वर्मा यांचेही अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे. श्री. मसठवाडा विभागातील गणित विषयाचे पदव्युत्तर शिकत असलेले विद्यार्थी व प्राध्यापक यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे अवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरागड, समन्वयक व माजी प्राचार्य आर. एच. लड्डा, उपप्राचार्य व गणित विभाग प्रमुख डॉ. एस. एस. बेळ्ळे यांनी केले आहे.

जनावरे बांधल्याने मारहाण

रेंणापर : शेतात जनावरे बांधल्यावरून झालेल्या

विद्यार्थ्यांनी संशोधनात करिअर घडवावे

▶ डॉ. आनंद पाठक यांचे प्रतिपादन ▶ दयानंद महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाची कार्यशाळा

लातूर (प्रतिनिधी) : पंचम पाठकाला प्रत्येक विद्यार्थी आपल्या स्वतःच्या संशोधनात करिअर घडवावे, असे प्रतिपादन डॉ. आनंद पाठक यांनी दयानंद महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत केले. डॉ. पाठक यांनी विद्यार्थ्यांना संशोधनात रुचक करून देण्यासाठी त्यांच्या मनात रुचकता निर्माण होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. डॉ. पाठक यांनी विद्यार्थ्यांना संशोधनात रुचक करून देण्यासाठी त्यांच्या मनात रुचकता निर्माण होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.



उपक्रमांमुळे विद्यार्थी संशोधक बनतील



लातूर : दयानंद महाविद्यालयात कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. आनंद पाठक यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. जयप्रकाश दरागड, आर. एच. लड्डा, डॉ. नंदिनी कोरेडे व अन्य.

संचार वृत्तिया
▶ लातूर, दि. ६ - विज्ञानविषयक अनेक उपक्रम राबविण्याचा पाया घेत दयानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी पश्चिमात्य विज्ञानचे मोठे संशोधक बनतील, असा विश्वास हैदराबाद विद्यापीठातील भौतिकशास्त्र अकादमीचे फेलो डॉ. आनंद पाठक यांनी व्यक्त केले.

येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात बागडूरच्या भारतीय विज्ञान अकादमीच्यातून आयोजित पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्र विषयात तीन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरागड, माजी प्राचार्य आर. एच. लड्डा, समन्वयक डॉ. नंदिनी कोरेडे, डॉ. श्रेया मारुकर, विद्यापीठातील डॉ. प्रा. काशेराजे उपस्थित होते.

डॉ. आनंद पाठक म्हणाले, भारतीय विज्ञान अकादमीद्वारे विज्ञानातील विविध विषयांतर्गत कार्यशाळा आयोजित

महाविद्यालय, विद्यापीठ व इतर वैज्ञानिक संस्थांना प्रोत्साहन देऊन प्रगत विद्यार्थ्यांनी विज्ञानातील अंतर्गत ज्ञान आत्मसात करावे.

यापुढे पश्चिमात्य आधुनिक वैज्ञानिक संशोधनात भारताचा सर्वाधिक वाटा राहिल. दयानंद विज्ञान महाविद्यालय सातत्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी असे उपक्रम राबवत असल्याने येथील विद्यार्थी पश्चिमात्य विज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रातील मोठा पट्टा गाठतील, असेही त्यांनी सांगितले.

रसायनशास्त्र संशोधनात भारतीयाना चीनी संधी असून विद्यार्थ्यांनी विज्ञान वृत्ती, प्रखर प्रयत्नशिल आणि कठोर परिश्रम केल्यास भारतासारख्या देशास या क्षेत्रातील स्थान बळकट होईल, अशी अपेक्षा प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरागड यांनी अध्यक्षांच्या भाषणात व्यक्त केली. रसायनशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, श्रेय रसायनशास्त्र यात संशोधनास वाव आहे.

'दयानंद' मध्ये तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

लातूर / प्रतिनिधी
येथील दयानंद विज्ञान महाविद्यालय व बंगळूर, नवी दिल्ली व अलाहाबाद येथील भारतीय विज्ञान अकादमीच्या वतीने दि. ११ ते १३ जानेवारी या कालावधीत 'गणित' या विषयाच्या पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन आय.आय.टी. मुंबई येथील प्रसिद्ध गणित तज्ज्ञ प्रो. डॉ. सुधीर घोरपडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेत मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधील गणित विभागप्रमुख प्रो. डॉ. नितीन नितसूरे व आय.आय.टी. मुंबई येथील प्रो. डॉ. ज्युगल वर्मा यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. मराठवाडा विभागातील गणित विषयाचे पदव्युत्तर वर्गात शिकत असलेले विद्यार्थी व प्राध्यापकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे अवाहन प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरागड, समन्वयक व माजी प्राचार्य आर. एच. लड्डा, उपप्राचार्य डॉ. एस. एस. बेळ्ळे यांनी केले आहे.

मराठवाडा नेता

Thursday 2019/01/10

विज्ञानाच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावे : डॉ. बोबडे

लातूर, दि. ९ - येथील दयानंद विज्ञान महाविद्यालय आणि बंगळूर येथील भारतीय विज्ञान अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०५ ते ०७ जानेवारी २०१९ दरम्यान आयोजित 'रसायनशास्त्र' या विषयाच्या पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या तीन दिवसीय कार्यशाळेच्या समारोह आर. पी. टी. कला आणि आर. वा. के. विज्ञान महाविद्यालय, नासिक येथील प्रो. डॉ. विवेक बोबडे या प्रमुख वाहण्याच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरागड, उपप्राचार्य डॉ. एस. एस. बेळ्ळे, कार्यशाळा समन्वयक डॉ. नंदिनी कोरेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रो. डॉ. विवेक बोबडे म्हणाले की, कोणताही माणूस हा अत्युत्पन्न विद्यार्थी

असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी अत्युत्पन्न विद्यार्थी राहू विज्ञानाचे ज्ञान आत्मसात करावे. काण ज्ञानाचे भंडार अभाव्य आहे. त्यामुळे शिकत, शिष्ट आणि उच्च वाचन नोंदवून घेणेच श्रेयस्कर आहे. आण त्या सातत्या केल्या

आले. त्या समाजाचे काही तरी देणे लागते. त्यामुळे आण विज्ञानाचे ज्ञान कोणत्या क्षेत्राच्या अध्यापकांमार्फत समाजासाठी काहीही करणे, वाणिज्य वा कार्यालयातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, येथेच मिळवून घ्यावा माणसातून मिळवलेले ते ज्ञान आता त्याचा उपयोग समाजासाठी करावे असे ते म्हणाले.

मराठवाडा नेता

फिरोज रशीद : दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन
युवकांनी राष्ट्रीय एकात्मता जोपासावी

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : स्नेहसंमेलन हे तरुणांच्या युग कला-गुणांना याचा देणारा व्यासपीठ आहे. त्यातून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची उजवपट्टी घडवून घ्यावी. त्याचबरोबर नवयुवकांनी शैक्षणिक ज्ञानाबरोबर राष्ट्रीय एकात्मता जोपासावी, असे प्रतिपादन दि. २८ जूनी फिरोज रशीद यांनी केले.



दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना फिरोज रशीद यांच्या हस्ते झाले. यावेळी सरदार स्वयंसेवकसंघ विभागिया, प्राचार्य डॉ. जयकाश दराश आदी.

दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नरेंद्र पेठोत कबी सरदार स्वयंसेवकसंघ विभागिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयकाश दराश, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस. बेरल्लाळे, कॅम्पस प्रशासकीय अधिकारी प्रा. आसारव मुस्तोनी, कार्यरतलेन अधिकार सुभार तिवारी, प्राची प्राचार्याक डॉ. आण्णाव चोपळे,

यांनी केले. आभार डॉ. आण्णाव चोपळे यांना मान्य. यावेळी नारोरा तारुळे, डॉ. नरिंदी कोराडे, डॉ. मोर येवडे, डॉ. विवेक चौधरी यांच्यासह प्राचार्याक, शिक्षकन कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यालयाच्या सरकार कल्याणत आदी.

दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना फिरोज रशीद यांच्या हस्ते झाले. यावेळी सरदार स्वयंसेवकसंघ विभागिया, प्राचार्य डॉ. जयकाश दराश आदी.

लातूर, दि. २८ जूनी, २०१९

Powered by: erelejo.com

स्नेहसंमेलन : डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांचे प्रतिपादन
विद्यार्थ्यांनी संघर्षातून यश संपादन करावे

लोकमत न्यूज नेटवर्क



कार्यक्रम... दयानंद विज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात बोलताना डॉ. हरिप्रसाद सोमाणी. मंचावर उपस्थित भाष्यकार.

लातूर : विद्यार्थ्यांनी जीवनातील संकटांवर मात करीत संपूर्णतून यश संपादन केले पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांनी उद्ये व्यक्त केले. दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन समारोहाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयकाश दराश यांची उपस्थिती होती. मंचावर उपप्राचार्य डॉ.एस.एस. बेरल्लाळे, डॉ. डी.टी. जगताप, प्रशासकीय अधिकारी प्रा. दासराव सुर्वेशी, डॉ. अण्णाव चोपळे, प्रा. मेघा पंडित, डॉ.ए.ए. भोसले, सुधीर तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. हरिप्रसाद सोमाणी म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवन जगताना ज्ञानाची शिदोरी बुद्धिगत केली पाहिजे. अशुभचर फुल एवढे ज्ञान पाहिजेत केले पाहिजे. हे करीत असताना जीवनातील अनंत अडचणी आणि संकटांवर संचर्षातून मात केले पाहिजे, असे संघर्षातून यश मिळविले होते.

लातूर, दि. २८ जूनी, २०१९

Powered by: erelejo.com

संकाळ

स्नेहसंमेलनातून व्यक्तिमत्त्वाची जडणावट

कवी फिरोज रशीद यांचे मत, दयानंद महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन

लातूर, मा. ३ : वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जडणावट केली पाहिजे, असे मत कवी फिरोज रशीद यांनी व्यक्त केले.



लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना फिरोज रशीद, या वेळी प्राचार्य डॉ. जयकाश दराश, सरदार स्वयंसेवकसंघ विभागिया, ए.एस. ए.एस. बेरल्लाळे आदी.

पेथोत दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नरेंद्र पेठोत कबी सरदार स्वयंसेवकसंघ विभागिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयकाश दराश, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस. बेरल्लाळे, कॅम्पस प्रशासकीय अधिकारी प्रा. आसारव मुस्तोनी, कार्यरतलेन अधिकार सुभार तिवारी, प्राची प्राचार्याक डॉ. आण्णाव चोपळे,

राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीयताची भावना जोपासावी पाहिजे. हिंदू-मुस्लिम असा कोणताही भेदभाव न करता आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प घ्यावा पाहिजे, असे ते म्हणाले. छोट्या छोट्या कविता, गीत, चुटकुले व गौरीच्या माध्यमातून प्राची-आभार मानले.

लातूर, दि. २८ जूनी, २०१९

Powered by: erelejo.com

आदर्श गावकरी

युवकांनी देशभक्ती, एकात्मतेची जोपासना करावी

सुप्रसिद्ध हिंदी, जर्दू कवी फिरोज रशीद यांचे प्रतिपादन

लातूर/अग्निवीर



लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना फिरोज रशीद यांच्या हस्ते झाले. यावेळी सरदार स्वयंसेवकसंघ विभागिया, प्राचार्य डॉ. जयकाश दराश, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस. बेरल्लाळे, कॅम्पस प्रशासकीय अधिकारी प्रा. दासराव सुर्वेशी, डॉ. अण्णाव चोपळे, प्रा. मेघा पंडित, डॉ.ए.ए. भोसले, सुधीर तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना फिरोज रशीद यांच्या हस्ते झाले. यावेळी सरदार स्वयंसेवकसंघ विभागिया, प्राचार्य डॉ. जयकाश दराश, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस. बेरल्लाळे, कॅम्पस प्रशासकीय अधिकारी प्रा. दासराव सुर्वेशी, डॉ. अण्णाव चोपळे, प्रा. मेघा पंडित, डॉ.ए.ए. भोसले, सुधीर तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. फिरोज रशीद यांनी, विद्यार्थी अजून व्यक्तिमत्त्वाची जडणावट केली पाहिजे, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी जीवनातील अनंत अडचणी आणि संकटांवर संचर्षातून मात केले पाहिजे, असे संघर्षातून यश मिळविले होते.

लातूर, दि. २८ जूनी, २०१९

Powered by: erelejo.com

दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी संघर्ष करीत यश संपादन करावे



लातूर, दि. २८ जूनी, २०१९

लातूर : स्नेहसंमेलन हे तरुणांच्या युग कला-गुणांना याचा देणारा व्यासपीठ आहे. त्यातून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची उजवपट्टी घडवून घ्यावी. त्याचबरोबर नवयुवकांनी शैक्षणिक ज्ञानाबरोबर राष्ट्रीय एकात्मता जोपासावी, असे प्रतिपादन दि. २८ जूनी फिरोज रशीद यांनी केले.

दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना फिरोज रशीद यांच्या हस्ते झाले. यावेळी सरदार स्वयंसेवकसंघ विभागिया, प्राचार्य डॉ. जयकाश दराश, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस. बेरल्लाळे, कॅम्पस प्रशासकीय अधिकारी प्रा. आसारव मुस्तोनी, कार्यरतलेन अधिकार सुभार तिवारी, प्राची प्राचार्याक डॉ. आण्णाव चोपळे,

राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीयताची भावना जोपासावी पाहिजे. हिंदू-मुस्लिम असा कोणताही भेदभाव न करता आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प घ्यावा पाहिजे, असे ते म्हणाले. छोट्या छोट्या कविता, गीत, चुटकुले व गौरीच्या माध्यमातून प्राची-आभार मानले.

लातूर, दि. २८ जूनी, २०१९

Powered by: erelejo.com

मराठवाडा नेता

Friday 2019/02/15

दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सुमित हसाळे याची 'युवक महोत्सवात' उत्कृष्ट कामगिरी



लातूर, दि. १४ :...

लातूर, दि. १४ : दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या एम.एस.टी. स्टिडियम मधील सुमित हसाळे यांनी आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात

विद्यार्थी, 'नासिक येथील 'इंद्रधनुष' या १६ व्या महाराष्ट्र आंतर विद्यापीठ युवक महोत्सवातील निमित्ती या युवक महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी दाखविली. या युवक महोत्सवात विद्यार्थ्यांनी 'काम्य' पर्यंत परकटवून दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे मान्यताप्राप्त युवक महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी दाखविली. या युवक महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी दाखविली. या युवक महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी दाखविली.

संकाळ

जैवविविधतेचे संवर्धन होण्याची गरज

वनअधिकारी संजय कोंपलवार, दयानंद विज्ञान महाविद्यालयात कार्यशाळा

लातूर, मा. १० (बायोवॉर) : जैवविविधतेचे संवर्धन होण्याची गरज आहे. त्याचबरोबर नवयुवकांनी शैक्षणिक ज्ञानाबरोबर राष्ट्रीय एकात्मता जोपासावी, असे प्रतिपादन दि. १० जूनी फिरोज रशीद यांनी केले.



लातूर : दयानंद विज्ञान महाविद्यालयात कार्यशाळेचे उद्घाटन करताना वनअधिकारी संजय कोंपलवार, प्राचार्य डॉ. जयकाश दराश, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस. बेरल्लाळे, कॅम्पस प्रशासकीय अधिकारी प्रा. दासराव सुर्वेशी, डॉ. अण्णाव चोपळे, प्रा. मेघा पंडित, डॉ.ए.ए. भोसले, सुधीर तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना फिरोज रशीद यांच्या हस्ते झाले. यावेळी सरदार स्वयंसेवकसंघ विभागिया, प्राचार्य डॉ. जयकाश दराश, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस. बेरल्लाळे, कॅम्पस प्रशासकीय अधिकारी प्रा. आसारव मुस्तोनी, कार्यरतलेन अधिकार सुभार तिवारी, प्राची प्राचार्याक डॉ. आण्णाव चोपळे,

राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीयताची भावना जोपासावी पाहिजे. हिंदू-मुस्लिम असा कोणताही भेदभाव न करता आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प घ्यावा पाहिजे, असे ते म्हणाले. छोट्या छोट्या कविता, गीत, चुटकुले व गौरीच्या माध्यमातून प्राची-आभार मानले.

लातूर, दि. २८ जूनी, २०१९

Powered by: erelejo.com

इन्स्पायर शिबिरातून शास्त्रज्ञ भेटतील

दयानंद महाविद्यालयात शिबिराचा समारोह संपूर्ण वसुदेव

लातूर, दि. २९- इन्स्पायर शिबिरात विद्यार्थ्यांनी शास्त्रांमधील दिलेली माहिती, नवनवीन प्रयोग आणि शास्त्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बौद्धिक संमदा विकसित होण्याबरोबर त्यांच्या समस्यांचा आढावा आणि शास्त्र सोप्याच प्रयोगातून मिळते, असे प्रतिपादन आसारव मुस्तोनी यांनी केले.



लातूर, दि. २९- इन्स्पायर शिबिरात विद्यार्थ्यांनी शास्त्रांमधील दिलेली माहिती, नवनवीन प्रयोग आणि शास्त्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बौद्धिक संमदा विकसित होण्याबरोबर त्यांच्या समस्यांचा आढावा आणि शास्त्र सोप्याच प्रयोगातून मिळते, असे प्रतिपादन आसारव मुस्तोनी यांनी केले.

यथेच्छ दयानंद विज्ञान महाविद्यालयात केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने शास्त्रज्ञ १६ व्या इन्स्पायर शिबिराच्या समारोहाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दयानंद संस्थेचे संचालक सुभाष शिबिराणी होते. यावेळी प्राचार्य डॉ. जयकाश दराश, समन्वयक आर.ए.ए. लक्ष्मी, डॉ. अण्णाव चोपळे, प्रा. मेघा पंडित, डॉ.ए.ए. भोसले, सुधीर तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. ना. म्हणाले, इन्स्पायर शिबिरा हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणावट करीत आहे. यातून त्यांना प्राची-आभार मानले जातील. या युवक महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी दाखविली. या युवक महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी दाखविली.

लातूर, दि. २९ जूनी, २०१९

Powered by: erelejo.com

दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे गांधी विचार संस्कार परीक्षेत यश

लातूर : प्रतिनिधी

गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव तर्फे महात्मा गांधीजी यांचे सिध्दांत, मूल्ये व विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजवाय म्हणून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालयात 'गांधी विचार संस्कार परीक्षा' घेण्यात आली. सदरही परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

या परीक्षेमध्ये एम.एस्.सी. 'सुधमजीवशास्त्र' प्रथम वर्षातील विधी पळसापूर या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक प्राप्त केले. श्रीनिवास कुलकर्णी या विद्यार्थ्यांनीही बी. एस्.सी. द्वितीय वर्षातून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले. तर एम. एस्.सी. 'रसायनशास्त्र' प्रथम वर्षातील रूपाली पाटील यांनी जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळवून रजत पदक प्राप्त केले. या परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयातील एकूण ७७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दराड, उपप्राचार्य डॉ. एस. एस. बेळ्ळडे, समन्वय डॉ. नंदिनी कोरडे, सहसमन्वयक डॉ. श्रेयस माहूरकर आणि प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.



एन. सी. सी. सिनिअर अंडर ऑफिसर निषाद भूते याची

दिल्ली येथील परेडमध्ये नेत्रदीपक कामगिरी

लातूर : प्रतिनिधी

दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या बी. एस्.सी. तृतीय वर्षातील निषाद रमेश भूते या एन. सी. सी. प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील 'प्रजासत्ताक दिन - २०१९' परेडमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यांनी या परेडमध्ये निषाद झाल्यानंतर त्यामध्ये सहभाग नोंदवून आपल्या कार्यकर्त्यांच्या ठसा उमटविला. त्याची सर्वप्रथम ५३ महाराष्ट्र इंटर बटालियन एन. सी. लातूर मधून २८० विद्यार्थ्यांतून औरंगाबाद येथील कॅम्पमध्ये निषाद करण्यात आली होती.

ऑनसट ते नोव्हेंबर या दरम्यान होणाऱ्या औरंगाबाद येथील पाच कॅम्पमध्ये नऊ इंटर बटालियनमध्येही त्यांनी सहभाग नोंदविला होता. यानंतर पुणे येथे नोव्हें ते डिसेंबर या दरम्यान इंटर ग्रुप कॅम्पमध्ये १०६ विद्यार्थी निषादण्यात आले होते. यामध्येही त्यांनी आपली कामगिरी केली. याशिवाय पुणे येथे चार कॅम्प घेण्यात आले. या कॅम्पमध्ये ७ युग्ममधून ८०० विद्यार्थी सहभाग घ्यावे होते. त्याहीही त्यांनी सहभाग नोंदविला. यानंतर त्यांची रिसर्च ते जानेवारी या दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 'प्रजासत्ताक दिन' परेडमध्ये ८०० पेक्षा ११६ अतिम विद्यार्थ्यांमध्ये निषाद झाले होते. त्यांचा या संधीचे साने करित पारंपार्यात रॅली, ग्रुप ड्रास, एन. आय. ए. पी. बॅलेटमध्येही सहभाग नोंदविला. पुन सॉमिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिकही प्राप्तकविले. याशिवाय १७ ड्रायव्हेटमधून महाराष्ट्राचे प्रतिनिधीय



करून राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या क्रमांकाचे स्थानही मिळविले. त्याला एन. सी. सी. विभागाचे कॅप्टन डॉ. विजेंद्र चौधरी यांचे उज्वळ मार्गदर्शन लाभले, त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच हे नेत्रदीपक यश प्राप्त झाले. त्यांच्या या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे संचित रमेश बियाणी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाशानी दराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ५३ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर मोहनपाल सिंग व आदित्यकुमार वर्मा, उपप्राचार्य डॉ. एस. एस. बेळ्ळडे, कार्यालयीन अधीक्षक सुधीर तिवारी, डॉ. विजेंद्र चौधरी, रमेश भूते व गीता भूते, डॉ. चंद्रशेखर स्वामी, डॉ. रवींद्र सोळंके, डॉ. महेन बेंबडे, डॉ. युवराज सारंगकर, प्रा. मेघा पंडित, डॉ. रामशेखर शेटकर, डॉ. गजानन बने आदी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.



लातूर : दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी निषाद भूते याचा सत्कार करताना संस्थेचे संचित रमेश बियाणी, डॉ. जयप्रकाश दराड.

दिल्लीच्या परेडमध्ये निषाद भूते याची कामगिरी

लातूर, ना. २२ (बातमीची)

येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या बी. एस्.सी. तृतीय वर्षातील निषाद रमेश भूते या एन. सी. सी. प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन - २०१९ परेडमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये अंतिम ११६ विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी निषाद झाले होते. या संधीचे साने करित पारंपार्यात रॅली, ग्रुप ड्रास, एन. आय. ए. पी. बॅलेटमध्येही सहभाग नोंदविला. पुन सॉमिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिकही प्राप्तकविले. याशिवाय १७ ड्रायव्हेटमधून महाराष्ट्राचे प्रतिनिधीय

मिळविले. त्याला एन. सी. सी. विभागाचे कॅप्टन डॉ. विजेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन केले होते. याबद्दल त्यांचे दयानंद शिक्षण संस्थेचे संचित रमेश बियाणी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल त्यांचे ५३ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर मोहनपाल सिंग व आदित्यकुमार वर्मा, उपप्राचार्य डॉ. एस. एस. बेळ्ळडे, कार्यालयीन अधीक्षक सुधीर तिवारी, डॉ. विजेंद्र चौधरी, रमेश भूते व गीता भूते, डॉ. चंद्रशेखर स्वामी, डॉ. रवींद्र सोळंके, डॉ. महेन बेंबडे, डॉ. युवराज सारंगकर, प्रा. मेघा पंडित, डॉ. रामशेखर शेटकर, डॉ. गजानन बने आदी अधिकारी केले

विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे

सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत

लातूर (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत घेण्यात आलेल्या एम.एस्.सी. पदव्युत्तर उन्हाळी परीक्षेमध्ये दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे एकूण सात विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आले आहेत.



एम. एस्.सी. 'सौत्रिय रसायनशास्त्र' विषयात विद्यापीठातून विरावर (तांबोळे) असमा अरब सर्व प्रथम, पाटील किरण दयानंद जिवती, शेख मसरत बेगम बरकतअली तृतीय क्रमांकाचे उत्तीर्ण झाले आहेत. एम. एस्.सी. 'भौतिकशास्त्र' या विषयात विद्यापीठातून पवार महेश किडुत सर्वप्रथम, शिवचंद्र आण्णासाहेब काळसाहेब जिवतीत आले आहेत. तर एम. एस्.सी. 'जैवतंत्रशास्त्र' विषयात कपडुडे प्रकाश बाबूद जखर हीटिलीय क्रमांक मिळवला आहे. या शिवाय एम. एस्.सी. 'सुधमजीवशास्त्र' या विषयात सोनी श्रव्य विलोपकुमार हीने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. अशा या गुणवत्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी अध्यापन केलेल्या ज्ञानाचा व अथक परिश्रम आणि अभ्यासाच्या परिणामातून विज्ञान महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा पदचढ विद्यापीठात कायम ठेवला आहे. हे गुणवत्त विद्यार्थ्यांनी अभ्यास व होतकरू आहेत. त्यांनी 'सुवर्ण' 'रजत' 'ब्रॉझ' पदक मिळवून महाविद्यालयाचे नावलीकी वाढविले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीराम साहोबी, उपप्राचार्य अरुणेंद्र सोवणी, संचित रमेश बियाणी, संतुंक सचिव सुरेश जैन, प्राचार्य डॉ. जयप्रकाश दराड, उपप्राचार्य डॉ. एस. एस. बेळ्ळडे, प्रशासकीय अधिकारी चमारम सुर्वेची, उपप्राचार्य डी. डी. जगदीप डॉ. ललित ठाकरे, प्रा. एस्.सी. 'सुधमजीवशास्त्र' डॉ. राहुल मोरे, डॉ. विजेंद्र चौधरी, डॉ. चंद्रशेखर स्वामी, डॉ. नंदिनी कोरडे, डॉ. जे. ए. अनगुलवार, प्रा. गंगाराम, प्रा. कमान, प्रा. तांबोळे, डॉ. मिररीकर, डॉ. विश्वनाथ मोटे, डॉ. जंजंर दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या उपप्राचार्य, प्रा. मेघा पंडित, डॉ. आर. आर. शेखर, कार्यालयीन अधीक्षक सुधीर तिवारी आणि प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

विज्ञान ही मानवाला मिळालेली देणगी

प्राचार्य एन. बी. खटोड यांचे प्रतिपादन दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळाचे उद्घाटन

लातूर (प्रतिनिधी) :

विज्ञान हे मानवाला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे. या विज्ञानाच्या जोरावर मानवान प्रचंड प्रगती केली आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कामे करावीत. हे मंडळ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी निश्चिंत प्रेरणादायी आहे. याचरोबर त्यांनी शिक्षक हा विद्यार्थ्यांना मार्ग दाखविणारा खास वाटाघाटा व त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचविणारा शिल्पकार आहे, असे प्रतिपादन प्रा. एन. बी. खटोड यांनी केले.



दयानंद विज्ञान महाविद्यालयात विज्ञान मंडळ व गुरू गौरव सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहणे प्रा. एन. बी. खटोड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयप्रकाश दराड होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. एस. एस. बेळ्ळडे, डॉ. राहुल मोरे, प्रा. एस. डी. लोखंडे, विज्ञान मंडळ अध्यक्ष ऐश्वर्या अंधारे उपस्थित होते. अध्यक्षीय समारोहात प्राचार्य डॉ. दराड म्हणाले की, विज्ञान ही मानवी विकासाची बिरान-तंडाळाने नेत्रदीपक प्रगती झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा या विज्ञान मंडळाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन संशोधनात भरीव प्रगती केली जावी.

आर्थिक मदत दिली जाते. विद्यार्थी घडविणे हे आम्हा प्राध्यापक, शिक्षक व संस्थेचे कार्य आहे. असे सांगून त्यांनी गुरुचे महत्त्व सांगताना गुरुबद्दल आर, सद्गुणना व कृतज्ञता व्यक्त करणे ही भारतीय परंपरा आहे. या परंपरेतून विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते बळकट होते, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रशासकीय डॉ. राहुल मोरे यांनी केले. तर प्रमुख पाहण्याचा परिचय प्रा. रुजूचा रत्नारखी यांनी करून दिला. सूत्रसंचालन पुनम चव्हाण व अनुपरास गायकवाड यांनी संवृत्तित्या केले. ऐश्वर्या अंधारे, विधी पळसापूर यांनी आपले मानोगत व्यक्त केले. यावेळी

फुलोत्पादन कौशल्य आत्मसात करावे

प्रा. एच. पी. गायके यांचे प्रतिपादन दयानंद विज्ञान महाविद्यालयात 'फुलबागशास्त्र' या विषयावर कार्यशाळा

लातूर : प्रतिनिधी

पुन उत्पन्न असण्याचे कौशल्य आपणास करावे ही एक कळवीत देण आहे. कारा सुवर्ण सोने, पुन्य लालतडी, फुलांचे वेगवेगळे प्रकार, प्रजन ज्ञान, वगैरे मिनिटे व पुनरुत्पन्न असे कौशल्ये आपणातून अधीकृतव्ये सध्या बनत येते. असे प्रतिपादन प्रा. एच. पी. गायके यांनी केले.



दयानंद विज्ञान महाविद्यालयत पु. नो. सी. पी. डॉ. अंशुल कौशल्य विकास अभ्युत्थानक आचार्यी 'फुलबागशास्त्र' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रोग्नेम प्रा. एच. पी. गायके यांनी केले. कार्यशाळेचे अध्यक्षता प्राचार्य डॉ. जयप्रकाश दराड

होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. एस. एस. बेळ्ळडे, कार्यालयीन अधीक्षक सुधीर तिवारी, डॉ. विजेंद्र चौधरी, रमेश भूते व गीता भूते, डॉ. चंद्रशेखर स्वामी, डॉ. रवींद्र सोळंके, डॉ. महेन बेंबडे, डॉ. युवराज सारंगकर, प्रा. मेघा पंडित, डॉ. रामशेखर शेटकर, डॉ. गजानन बने आदी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

मणाले की, अशा या फुलोत्पन्नचे परंपरा ही हडापा, मोतीनडे, चामण, माहापार, मोसल, टिंटेड काळयान ते आलाबाग कमी रिव्हिज झाले हे पाहू शेट अंतर्गतव्ये चामणतून सर्वान घडून येतात. अखेरीस समारोहात प्राचार्य डॉ. दराड म्हणाले की, सर्वेच्या पुन नसुवृत्तीने फुलोत्पन्नकरव्ये व्यसना करवा. ते उत्तमितीचे प्रथम पाय आहे. कारा फुलोत्पन्न व वसुता मिनिटे हा व्यसना नेत्रदीपकव्ये देणारा अशीम केला आहे. यारात पुन उत्पन्नकरव्ये 'जिन' वगैरे अतुल स्वयन आणि अंधुक्त संशोधनी मंडळ प्रणेत उत्पन्नक

लोकामत

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गतचे पहिले महाविद्यालय... 'दयानंद विज्ञान'ला 'रुसा'कडून २ कोटींचे अनुदान

<p>लेखक नरू देवर्क</p> <p>लातूर : केड सरकारच्या राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अधिपनाच्या (रुसा) इतरांच्यापुढे २ कोटींचे या योजनेअंतर्गत दयानंद विज्ञान महाविद्यालयाला २ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यासाठी विद्यापीठाअंतर्गत 'रुसा'चा यादीत अनुदान पाठ टाकले दयानंद विज्ञान हे एकमेव महाविद्यालय आहे.</p> <p>'रुसा'चा निकषात महाविद्यालय १०० टक्के उतारे. त्यामुळे २ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या अनुदानातून प्रयोगशाळेचे सुविकार, प्रयोजन, मंडल, अध्यापक संपादकांचे, पाहणत सुविधांचा विकास केला जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. सतुज वसतिगुड असा अनेक जयप्रकाश दराड यांनी सांगितले.</p>	<p>दयानंद विज्ञान महाविद्यालयाला 'नेक'नेक यामुक्ती व अर्जा मिळाला आहे. स्वातंत्र्य मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत उज्वळ महाविद्यालयाचा सुलक्ष मिळाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचा कोलित दुर्ध्व पॅरिडिअल एव्हल्युअन अर्जाई मिळाला आहे. भारतीय विज्ञान व संज्ञान विद्यापीठा 'फिक्ट', स्वातंत्र्य विद्यापीठाच्या प्रकृत प्राचार्य पुरस्कार असे नामांकित बहुरान मिळाले आहेत. लक्षाव्य अनुदानाकडे विज्ञान शाखेचा या महाविद्यालयाला संपन्न असा अनेक प्रचार्य डॉ. जयप्रकाश दराड यांनी सांगितले.</p> <p>दयानंद विज्ञान महाविद्यालयाला 'नेक'नेक यामुक्ती व अर्जा मिळाला आहे. स्वातंत्र्य मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत उज्वळ महाविद्यालयाचा सुलक्ष मिळाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचा कोलित दुर्ध्व पॅरिडिअल एव्हल्युअन अर्जाई मिळाला आहे. भारतीय विज्ञान व संज्ञान विद्यापीठा 'फिक्ट', स्वातंत्र्य विद्यापीठाच्या प्रकृत प्राचार्य पुरस्कार असे नामांकित बहुरान मिळाले आहेत. लक्षाव्य अनुदानाकडे विज्ञान शाखेचा या महाविद्यालयाला संपन्न असा अनेक प्रचार्य डॉ. जयप्रकाश दराड यांनी सांगितले.</p>
--	---

संशोधन व तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष

▶ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. १० हजार स्टार्टअप उद्योगातून ५ लाख रोजगारनिर्मिती, एअरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी व स्टार्टअपचा विकास करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उडाण व इनव्युबेशन सेंटरची स्थापना व त्याकरिता ५ कोटी रुपयांची तरतूद. उच्चशिक्षण, संशोधन, तंत्रज्ञानासाठी अर्थसंकल्पात तरतूद दिसून येत नाही, असे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांनी म्हटले.

'दयानंद' मध्ये मराठी भाषा गौरवदिन साजरा

लातूर / प्रतिनिधी

येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील भाषा विभागाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म दिवस 'मराठी भाषा गौरवदिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. डी. टी. जगताप, कार्यालयीन अधीक्षक सुधीर तिवारी, प्रा. मेघा पंडित, डॉ. गजानन बने, मराठी विभागातील डॉ. रामशेट्टी शेटकार, डॉ. ललित ठाकरे, डॉ. रविंद्र सोळुंके, डॉ. विजेंद्र चौधरी, डॉ. विश्वनाथ मोटे, प्रा. राहुल जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

दयानंद विज्ञान महाविद्यालयात 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा

लातूर, दि. २७ :....

दयानंद विज्ञान महाविद्यालयात भाषा विभागाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच ख्यातनाम साहित्यिक वि. स. खांडेकर व डॉ. नागनाथ कोतापट्टे यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार

केलेल्या भित्तिपत्रकाचे विमोचन प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यांनी 'मराठी भाषा गौरव दिन'च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी उपप्राचार्य (क.) डॉ. डी. टी. जगताप, कार्यालयीन अधीक्षक सुधीर तिवारी, प्रा. मेघा पंडित, डॉ. गजानन बने, मराठी विभागातील डॉ. रामशेट्टी शेटकार, डॉ. ललित ठाकरे, डॉ. रविंद्र सोळुंके, डॉ. विजेंद्र चौधरी, डॉ. विश्वनाथ मोटे, प्रा. राहुल जाधव, प्रा. मंगेश आवाळे, प्रा. एल. एच. काथवटे, श्री. अक्षय कुलकर्णी आदी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बहसंख्येने उपस्थित होते.